

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

## ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांसाठी)

बँकेच्या सर्व सभासदांना कळवणेत येते की, आपल्या बँकेची सन २०२३-२०२४ या वर्षाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. १३/०८/२०२४ रोजी दुपारी १.०० वा. शेतकरी सांस्कृतिक भवन कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना परीसर कुडित्रे येथे आयोजित केली आहे. तरी सदर सभेस सर्व सभासदांनी अगत्याने उपस्थित रहावे. ही विनंती

### सभेपुढील विषय

- १) मागील दि.०७/०९/२०२३ इ. रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- २) सन २०२३-२०२४ सालाचा ताळेबंद व नफा-तोटा पत्रक यांची नोंद घेणे आणि त्यास मान्यता देणे.
- ३) संचालक मंडळाने सुचविलेल्या दि. ३१/०३/२०२४ अखेरचे नफा विभागणीस मंजूरी देणे व लाभांश जाहीर करणे.
- ४) सन २०२४-२०२५ चे अंदाजपत्रकास मंजूरी देणे व सन २०२३-२०२४ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- ५) वैधानिक लेखापरिक्षक 'मा. मे.राव अॅन्ड इमर, चार्टर्ड अकॉंटंट्स,' (FRN 003084S) कोल्हापूर यांचेकडून आलेल्या व अंतर्गत लेखापरिक्षक 'मा. एस्.आर.बकरे अॅन्ड कंपनी सी.ए.' यांचेकडून आलेल्या सन २०२३-२०२४ सालचे हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेणे.
- ६) सन २०२५-२०२६ सालासाठी अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे.
- ७) सन २०२४-२०२५ सालाकरिता वैधानिक लेखापरिक्षकांचे नेमणूकीबाबत मा. संचालक मंडळाने शिफारस केलेनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे निकषास अधिन राहून नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे.
- ८) कर्जे निर्लेखीकरण व एकरकमी परतफेड / आदी योजने अंतर्गत सवलत देणेत आलेल्या कर्जाची नोंद घेवून त्यास मंजूरी देणे.
- ९) संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- १०) संचालक मंडळाने सुचविलेल्या कर्मचारी आराखड्यास (Staffing Pattern) मंजूरी देणे.
- ११) पुढील सालासाठी सभासद शिक्षण व पशिक्षण आराखडा तयार करणे.
- १२) या वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
- १३) मा.अध्यक्षांचे परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांचा विचार करणे.

### मा.संचालक मंडळाचे आदेशावरून

स्थळ : कुडित्रे **डी. एस्. राजत** **अजित श. नरके**  
दिनांक - २६/०६/२०२४ **मुख्य कार्यकारी अधिकारी** **अध्यक्ष**

### विशेष सूचना

- १) सभासदांनी वार्षिक साधारण सभेमध्ये नोटीसीसंबंधी सूचना करावयाची असल्यास दि. ०६/०८/२०२४ पर्यंत ऑफिस वेळेत लेखी स्वरूपात द्याव्यात.
- २) बँकेच्या एका शेअर्सची दर्शनी किंमत रु.१००/- असून ज्या सभासदांचे भाग रु.१००/-च्या पटीत नाहीत किंवा रु.१००/- पेक्षा कमी आहेत त्यांनी कमी असणारी रक्कम सत्वर भरावी.
- ३) ज्या सभासदांनी वारस नोंद दिलेली नाही त्यांनी वारस नोंद द्यावी तसेच ज्या सभासद ठेवीदारांनी अद्याप के. वाय.सी. पुर्तता दिलेली नाही त्यांनी सुलभ व्यवहारासाठी सत्वर पुर्तता करणेत यावी.
- ४) प्रधान कार्यालय व सर्व शाखांमध्ये ताळेबंद, नफातोटा पत्रके व अंदाजपत्रक ची प्रत उपलब्ध आहे.
- ५) सुधारीत पोटनियमानुसार "क्रियाशील सभासदत्व" पात्रतेसाठी आगोदरच्या पाच वर्षात किमान रु.१०००/- चे भाग किंवा रु.२५०००/- चे कर्ज घेणे आवश्यक आहे व सदर सभेस पाच वर्षांतून एकदा हजर राहणे बंधनकारक आहे अन्यथा सदर सभासद संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी मतदान करणेस पात्र ठरणार नाही.
- ६) संचालक मंडळ सदस्यासाठीची पात्रता निकष :- किमान रु.२०००/- चे भाग व रु.५०,०००/- ची ठेव ठेवणे व क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### संचालक मंडळ

मा. अजित शशिकांत नरके बी. ई (सिव्हील)	अध्यक्ष	क॥ बोरगांव
मा. अरुण सदाशिव पाटील (बी.कॉम)	उपाध्यक्ष	कुडित्रे
मा. बाबुराव बळवंत पाटील	संचालक	पाडळी खुर्द
मा. प्रकाश दिनकरराव देसाई (बी.कॉम)	संचालक	चिंचवडे
मा. कृष्णा ज्ञानू पाटील (बी.कॉम)	संचालक	खुपीरे
मा. रंगराव आबा पाटील	संचालक	कोलोली
मा. हिंदुराव धोंडिराम मगदूम	संचालक	पुनाळ
मा. मारुती ज्ञानू चौगले	संचालक	खेरीवडे
मा. आनंदा विठू पाटील	संचालक	सुळे
मा. प्रकाश डोंगरीबा काटकर (एम.कॉम)	संचालक	पाटपन्हाळा
मा. प्रा. एस. पी. चौगले एम.ए.एम.फील(इंग्लीश)	संचालक	वाकरे
मा. रणजीत भगवान पाटील (बी.ए.)	संचालक	कोगे
मा. प्रदीप नारायण नाळे डी.एम.ई	संचालक	सांगरूळ
मा. कृष्णात शामराव वरुटे (बी.कॉम)	संचालक	बहिरेश्वर
मा. दत्तात्रय धोंडिराम पाटील	संचालक	यवलूज
मा. सर्जेराव मधुकर शिंदे	संचालक	वाकरे
मा. पंडित महादेव वरुटे (बी.ए.)	संचालक	क॥ बीड
मा. दत्तात्रय महिपती कांबळे (बी.ए.)	संचालक	हिरवडे दु॥
मा. गिरीश विष्णूपंत मुळ्ये एम.कॉम.एफ.सी.ए.डी.आय.एस.ए.	तज्ञ संचालक	कोल्हापूर
मा. आनंदराव शिवाजीराव माने बी.ए.जी.डी.सी.& ए.	तज्ञ संचालक	माजगांव
मा. ललिता सदाशिव बाटे (बी.कॉम)	संचालिका	स्वयंभूवाडी
मा. रेखा सुरेश पाटील	संचालिका	पोहाळे/बोरगांव
मा. प्रविण नारायणराव पोतदार (बी.कॉम., जी.डी.सी.&ए.)	कर्मचारी प्रतिनिधी	बाजार भोगांव
मा. अमित भिमराव पाटील (बी.ए.)	कर्मचारी प्रतिनिधी	केली
मा. दत्तात्रय सहदेव राऊत	मुख्य कार्यकारी अधिकारी	कोल्हापूर
एम.कॉम., सी.ए.आय.आय.बी., जी.डी.सी.अॅन्ड ए., एल.एल.बी. (स्पे.)		

### मा.व्यवस्थापन मंडळ

मा. अरुण सदाशिव पाटील बी.कॉम	अध्यक्ष	कुडित्रे
मा. सी.ए. गिरीश विष्णूपंत मुळ्ये एम.कॉम., एफ.सी.ए.डी.आय.एस.ए.	सदस्य	कोल्हापूर
मा. आनंदराव शिवाजीराव माने बी.ए.जी.डी.सी. ए.	सदस्य	माजगांव
मा. श्रीकांत पांडूरंग पाटील (बी.आर्च)	सदस्य	आडूर
मा. दाजी बंडू पाटील	सदस्य	वाघवे
मा. संभाजी गोविंद कुंभार	सदस्य	आसळज
मा. दत्तात्रय सहदेव राऊत	मुख्य कार्यकारी अधिकारी	कोल्हापूर
एम.कॉम.सी.ए.आय.बी., जी.डी.सी.अॅन्ड ए., एल.एल.बी. (स्पे.)		

### अधिकारी वर्ग

श्री. प्रविण नारायण पोतदार बी.कॉम., जी.डी.सी.अॅन्ड ए.	अकौंट्स अधिकारी
श्री. विश्वास दत्तात्रय पाटील बी.ए.एल.एल.बी.(स्पे.), जी.डी.सी.अॅन्ड ए	विशेष वसुली अधिकारी
श्री. दत्तात्रय बापूसो डांगे	विशेष वसुली अधिकारी
श्री. सरदार बाबू पाटील (एम.ए.)	शाखाधिकारी, कुडित्रे
श्री. रणजीत गणपतराव पाटील (बी.ए.)	शाखाधिकारी, क॥ बीड
श्री. अरुण बळवंत पाटील एम.ए., बी.एड.(जी.डी.सी.अॅन्ड ए.)	शाखाधिकारी, कळे
श्री. शिवाजी शामराव चौगले (बी.कॉम.)	शाखाधिकारी, रंकाळवेश, कोल्हापूर
श्री. अरुण रामचंद्र पाटील बी.ए., डी.फार्म	शाखाधिकारी, शाहुपूरी, कोल्हापूर
श्री. सुरेश गणपती पाटील (बी.ए.)	शाखाधिकारी, कोतोली
श्री. विजय हिंदुराव पाटील (बी.ए., सी.डॅक., पी.जी.डी.सी अॅन्ड ए.)	आय.टी. हेड
श्री. विनोद प्रकाश पाटील (बी.ए.)	आय.टी. हेड
श्री. राजाराम नारायण पाटील (बी.ए.)	अधिकारी, कुडित्रे
श्री. हरीओम वसंत खाडे (बी.ए., जी.डी.सी. अॅन्ड ए.)	अधिकारी, रंकाळवेश कोल्हापूर.
श्री. दत्तात्रय बाबुराव पाटील (बी.ए., जी.डी.सी. अॅन्ड ए.)	बोर्ड सेक्रेटरी
श्री. विजय शंकरराव पाटील (बी.ए.)	अधिकारी प्रशासन

### कायदा सल्लागार

अॅड.लुईस एस्.शहा	अॅड.पी.बी.गुरव	अॅड.किरण पाटील
अॅड.स्नेहल वणकुंद्रे	अॅड.रविंद्र पाटील	अॅड.विजयसिंह पाटील
अॅड अर्चना के. यादव (पाटील)		

### सराफ

श्री. ज्ञानदेव पांडूरंग पडवळ, शाखा कुडित्रे	श्री. रविंद्र आनंदराव साळोखे, शाखा क॥ बीड
श्री. संभाजी आनंदा नाळे शाखा कुडित्रे	श्री. अमोल प्रताप पोतदार, शाखा कळे
श्री. मधुकर केशव घारे, शाखा कोल्हापूर	श्री. युवराज आनंदा पोतदार, शाखा कोतोली

### बँकर्स

के.डी.सी.सी.बँक लि., शाखा कुडित्रे, शाहुपूरी कोल्हापूर  
 क॥ बीड, कळे, कोतोली, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., पंजाब नॅशनल बँक,  
 बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय.बँक, दि शामराव विठ्ठल  
 को-ऑप बँक लि., इक्विटास स्मॉल फाय. बँक लि., आरबीएल बँक,  
 आय.सी.आय.सी.आय.बँक लि., फेडरल बँक लि.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

सन २०२३-२०२४

## ४८ वा वार्षिक अहवाल

**सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो,**

बँकेच्या ४८ व्या वार्षिक साधारण सभेच्या प्रसंगी दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करताना आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.

### बँकींग क्षेत्रातील घडामोडी :

बँकींग क्षेत्रावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बँक ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने बरेचसे खालील तारखेच्या परिपत्रकानुसार निर्णय चालू आर्थिक वर्षात घेतले आहेत.

- १) दि. २०/०४/२०२३ सीआरएआर (CRAR) संदर्भातील सुधारीत नियम
- २) दि. २४/०४/२०२३ स्टँडर्ड असेटच्या नवीन तरतुदीबाबत
- ३) दि. ०८/०६/२०२३ बँकेस निर्लेखीकरण व सामोपचार परतफेड योजनेसंदर्भात सुचना
- ४) दि. ०८/०६/२०२३ अग्रक्रम क्षेत्र उद्दीष्टे पुर्ततेसाठी मुदत वाढविलेबाबत सुचना
- ५) दि. १८/०८/२०२३ कर्जाचा व्याजदर बदललेस कर्जाचा हप्ता बदलणेबाबत सुचना
- ६) दि. ०६/१०/२०२३ एकरक्कमी सोने तारण कर्जाची मर्यादा रु. २ लाख वरून रु. ४ लाख केलेची सुचना
- ७) दि. ३१/१०/२०२३ बँकेच्या नावांत बदल करणेसंदर्भात रिझर्व बँकेची सुचना
- ८) दि. ०१/०१/२०२४ व्यवहार न होणारी खाती व कोणीही मागणी न केलेल्या खातेसंदर्भातील सुचना
- ९) दि. १७/०१/२०२४ सहकारी बँकाना शेड्युल्ड दर्जा देणेसंदर्भात सुधारीत सुचना

### सभासद ठेवीदारांना नोटीस

१. ज्या सभासद ठेवीदारांनी के.वाय.सी. (KYC) पुर्तता केली नाही त्यांनी सत्वर पुर्तता करावी अन्यथा रिझर्व बँकेच्या सुचनेनुसार त्यांचे खातेवर व्यवहार करणेस प्रतिबंध येवू शकतो. यासाठी त्यांनी खालील कागदपत्रांची पुर्तता करणेत यावी.

**ओळखीच्या दाखल्यासाठी :** पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, निवडणूकीचे शासन ओळखपत्र यापैकी एक

**पत्ता पुराव्यासाठी :** रेशन कार्ड, लाईट बील, टेलिफोन बील किंवा ग्रामसेवक रहिवाशी दाखला, आधार कार्ड यापैकी एक

२. आयकर नियमानुसार ठेवीवरील व्याज रु. ४०,०००/- व रु. ५०,०००/- (ज्येष्ठ नागरिक) पेक्षा जास्त होत असलेस टी. डी. एस्. कपात करावा लागतो तरी ठेवीदारांनी शाखेत भेट देवून पॅनकार्ड झेरॉक्ससह फॉर्म नं. १५ जी व १५ एच आवश्यकतेनुसार भरून घावेत.

३. भारत सरकारचे नवीन धोरणाप्रमाणे बँकेत कोणतेही नवीन खाते उघडणेसाठी (अटी लागू) **पॅन नंबरची** आवश्यकता आहे.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

या सर्व घडामोडीत आपले बँकेने केलेली प्रगती खालीलप्रमाणे

### \* बँकेची आर्थिक स्थिती

(आकडे लाखात)

तपशील	३१/०३/२०२२	३१/०३/२०२३	३१/०३/२०२४
सभासद संख्या	१२८४६	१३०७८	१३२५४
वसूल भाग भांडवल	३१८.८९	३५२.९८	३८७.४२
निधी	१२५३.४८	१४७९.९८	१६८८.३७
ठेवी	९९१७.०४	११०४९.९८	१२१४४.११
कर्जे	६०६०.५८	७००३.१३	७९०८.७९
गुंतवणूक	४९७७.९०	५४१२.४४	५९२४.७०
नफा	+ १०४.४२	+ १०४.६३	+ १३७.६९
खेळते भांडवल	१२३६७.६१	१३८३३.९६	१५३३८.९५

### \* सभासद :

दि. ३१ मार्च, २०२३ अखेर सभासद संख्या १३,०७८ इतकी होती. अहवाल सालात नवीन २६८ सभासद झाले असून ९२ सभासद कमी झालेने वर्ष अखेरीस सभासद संख्या १३२५४ इतकी आहे.

### \* भाग भांडवल :

बँकेचे अधिकृत भाग भांडवल रु.५००.०० लाखाचे असून, गत वर्षी वसूल भाग भांडवल ३५२.९८ लाख इतके होते. त्यामध्ये अहवाल सालात रु.३५.२४ लाखाचे वाढ होऊन वर्ष अखेरीस वसूल भाग भांडवल रु.३८७.४२ इतके झालेले आहे.

### \* राखीव व इतर निधी :

अहवाल सालात निधीमध्ये रु.२०८.३९ लाखाचे वाढ होऊन माहे मार्च, २०२४ अखेर रु.१६८८.३७ लाख इतका आहे.

### \* ठेवी :

बँकेचे ठेवीमध्ये वाढ होत असून अहवाल सालात रु.११०२.१३ लाखाचे वाढ झाली आहे. माहे मार्च २०२४ अखेर एकूण ठेवी रु. १२१४४.११ लाख इतक्या आहेत. बँकेने मुदतबंद ठेवीचे व्याजदर इतर बँकाचे तुलनेनुसार ठेवले असून ज्येष्ठ नागरीक / सेवा निवृत्त ठेवीदारांना जादा ०.२५% व्याजदर दिला जातो. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अहवाल सालात ठेवीमध्ये ९.९८% ने वाढ झाली आहे.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### \* ठेवीचे रक्कमेनुसार वर्गवारी खालीलप्रमाणे -

रक्कम	खाते संख्या	एकूण ठेवी (लाखात)	टक्केवारी
रु.२५ हजारपर्यंत	३११३०	११४६.४४	९.४४
२५ हजार ते ५० हजार	४१६०	१६२१.८१	१३.३६
५० हजार ते १ लाख	४२००	३०५९.४५	२५.१९
१ लाख ते २ लाख	१७४९	२३५५.८४	१९.४०
२ लाख ते ५ लाख	६१३	१९६५.२६	१६.१८
५ लाखावरील	१८२	१९९५.३१	१६.४३
<b>एकूण</b>	<b>४२०३४</b>	<b>१२१४४.११</b>	<b>१००.००</b>

### \* कर्जे :

गत वर्षी एकूण येणे कर्ज रु. ७००३.१३ लाख इतके होते. त्यामध्ये अहवाल सालात रु.९०५.६६ लाख इतकी वाढ होऊन, वर्ष अखेरीस येणे कर्ज रु.७९०८.७९ लाख इतके आहे. गतवर्षीपेक्षा अहवाल सालात कर्जामध्ये १२.९३% ने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार अग्रक्रम क्षेत्रातील व दुर्बल घटकांसाठी दिलेल्या कर्जाचे एकूण कर्जाशी प्रमाण अनुक्रमे ८८.७९% व १६.४३% इतके आहे. बँकेने कर्ज व्यवहार वाढविणेचे हेतुने कर्ज व्याजदर व दंडव्याजात कपात केली असून जे कर्जदार कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना आकर्षक २% पर्यंत रिबेट देणेत आला आहे.

तसेच बँकेने नवीन कुंभी निवास, कुंभी वाहन, कुंभी व्यावसायिक, कुंभी उद्योजक, शेती तारण, मल्टीपरपज व सोनेतारण कर्जासारख्या सुरु केल्या असून सदर योजनेचा लाभ सभासदांनी घ्यावा ही विनंती.

### \* कर्ज रक्कमेनुसार वर्गवारी खालीलप्रमाणे -

रक्कम	खाते संख्या	कर्ज येणेबाकी (लाखात)	टक्केवारी
रु.२५ हजारपर्यंत	४८२	६९.१०	०.८७
२५ हजार ते ५० हजार	५२८	१११.०१	२.४२
५० हजार ते १ लाख	५१४	३७७.५२	४.७७
१ लाख ते २ लाख	४२०	५७९.०३	७.३२
२ लाख ते ५ लाख	६४१	२२४३.४८	२८.३७
५ लाखावरील	४८१	४४४८.६५	५६.२५
<b>एकूण</b>	<b>३०६६</b>	<b>७९०८.७९</b>	<b>१००.००</b>

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

## \* संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती पुढीलप्रमाणे -

महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५(२) मधील तरतुदीनुसार संचालक व त्यांचे नातेवाईकांना अहवाल सालात दिलेल्या कर्जाचा तपशिल खालील प्रमाणे.

दि. ३१.०३.२०२४ (आकडे लाखात)

वर्षाच्या सुरुवातीची येणेबाकी रु.	सहकारी वर्षात दिलेली कर्जाऊ रक्कम रु.	सहकारी वर्षात फेड केलेली रक्कम रु.	वर्ष अखेर येणेबाकी रु. दि.३१/०३/२४	येणे बाकी रक्कमपैकी थकीत रक्कम
३५.०२	९.३८	१७.३९	२७.३१	-

\*(संचालक होणेपूर्वी दिलेली कर्जे व नियमानुसार ठेव तारण कर्जे)

## \* गुंतवणूक :

अहवाल वर्ष अखेर बँकेने भारतीय रिझर्व बँकेचे धोरणानुसार एस्.एल्.आर.ची एच्.टी.एम्. (हेल्ड टू मॅच्युरिटी) ए.एफ्.एस्. (अव्हेलेबल फॉर सेल) गुंतवणूक, केंद्र व राज्य सरकारचे कर्ज रोख्यात रु.४१४७.८३ लाख (दर्शनी किंमत रु. ४२००.०० लाख) इतकी केली आहे. तसेच अतिरिक्त निधीची गुंतवणूक कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक, दि.एम.एस्.सी बँक लि., दि शामराव विठ्ठल को.-ऑप. बँक लि., इक्वीटास स्मॉल फाय. बँक लि., आय.डी.बी.आय.बँक, दि रत्नाकर बँक लि., फेडरल बँक लि., आय.सी.आय.सी.आय.बँक लि., येथे मुदत ठेवीत व म्युच्युअल फंडात रु.१७७०.११ लाख इतकी केलेली आहे.

## \* थकबाकी :

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणानुसार ज्या कर्ज खात्यांची थकबाकी झालेली आहे, त्यांचे कालावधीनुसार येणे कर्ज रक्कम व व्याजाची तरतुद बँकेच्या नफ्यातून करावी लागते. बँकेचे जास्तीत जास्त सभासद आजही शेतकरी आहेत. कर्जाची परतफेड उसपिकाच्या उत्पन्नावर आधारित आहे.

मार्च, २०२३ अखेरीस एकूण थकबाकी रु.५,३४,९१,०९०.८० इतकी होती. तिचे एकूण येणे कर्जाशी शेकडा प्रमाण ७.६४% होते. अहवाल सालात एकूण थकबाकी रु.५,४१,१९,७४६.५९ असून तिचे एकूण कर्जाशी शेकडा प्रमाण ६.८४% आहे. गत वर्षापेक्षा अहवाल सालात येणे कर्जाशी थकबाकी प्रमाण ०.८०% ने कमी झाली आहे. बँकेचे गेल्यावर्षी ढोबळ एन्.पी.ए.चे प्रमाण ६.४०% व निव्वळ एन्.पी.ए.चे प्रमाण ०% होते. रिझर्व्ह बँकेच्या एन्.पी.ए. वर्गीकरणातील नवीन सुचनेची अंमलबजावणी करून बँकेने अथक प्रयत्न केलेने अहवाल सालात ढोबळ एन्.पी.ए.चे प्रमाण ५.९४% व निव्वळ एन्.पी.ए.चे प्रमाण ०% राखणेत यश आले आहे.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

थकबाकी वसूलीसाठी बँकेने कायदा कलम १०१ व ९१ खाली दावे दाखल केले असून, त्यामुळे थकीत कर्ज वसूल होण्यास मदत होत आहे. थकबाकी ही कोणत्याही संस्थेच्या प्रगतीतील खिळ आहे. तेंव्हा संस्थेचे हित जपण्यासाठी कोर्ट केसीस, लवाद दावे, जप्ती असे कटू प्रसंग टाळण्यासाठी सर्व थकबाकीदारांनी आपली थकित कर्जे भरून बँकेस सहकार्य करावे अशी मी विनंती करतो.

### \* थकबाकी विगतवारी :

(आकडे लाखात)

अ.नं.	शाखा	१ वर्षापर्यंत	१ वर्षे ते ३ वर्षे	३ वर्षे ते ५ वर्षे	५ वर्षावरील	एकूण
१	हेड ऑफिस	०.००	०.००	०.००	१.८१	१.८१
२	कुडित्रे	३२.३१	१७.७६	२५.७१	११.७६	८७.५४
३	का।बीड	२.५३	२०.६५	०.६७	६.६६	३०.५१
४	कळे	२०.०९	७३.६५	२३.६२	१५.१९	१३२.५५
५	रंकाळावेश	२१.४२	३१.८२	२३.५९	६३.०८	१३९.९१
६	शाहुपूरी	१५.३१	७१.९३	३०.६२	३०.२७	१४८.१३
७	कोतोली	०.००	०.७५	०.००	०.००	०.७५
	एकूण	९१.६६	२१६.५६	१०४.२१	१२८.७७	५४१.२०

### \* शाखा कामकाज :

आपल्या बँकेच्या मुख्य कार्यालयासह कुडित्रे, का। बीड, कळे, रंकाळावेश, शाहुपूरी, कोल्हापूर व कोतोली या ठिकाणी कामकाज चालू असून त्यांच्या व्यवहाराची माहिती खालीलप्रमाणे

### \* तुलनात्मक माहिती :

(आकडे लाखात)

अ. नं.	शाखा	सन् २०२२-२०२३			सन् २०२३-२०२४		
		ठेवी	कर्जे	नफा(+) तोटा(-)	ठेवी	कर्जे	नफा(+) तोटा(-)
१	हेड ऑफिस	०.००	२.०२	-२४८.२६	०.००	१.८१	-२२१.५५
२	कुडित्रे	३७४०.१९	१९२९.१२	१२३.९६	४२१०.७९	२२५८.५७	१३१.९७
३	का।बीड	८६५.८९	५५१.०८	२६.१२	९०८.७४	५३३.८०	२२.४५
४	कळे	१५८०.४१	१४८३.३४	९४.८०	१८२७.९७	१६४२.१३	८८.५२
५	रंकाळावेश	२७६१.६९	१३६२.९४	३७.६५	२९७६.६६	१४५१.३२	३०.०५
६	शाहुपूरी	११५६.३०	११४४.११	५०.७३	११६५.४८	११९९.१४	५१.१६
७	कोतोली	९३७.५०	५३०.५२	१९.६३	१०५४.४७	८२२.०२	३५.०९

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### \* हिशेब तपासणी :

अहवाल सालाचे वैधानिक लेखापरिक्षण मा. मे. राव अँड इमर, चार्टर्ड अकाउंटंट्स, (FRN 003084S) पार्टनर निलेश धोंडीराम भालकर, ज्ञानेश्वर अपार्टमेंट्स, सी, शनिवार पेठ, कोल्हापूर ४१६००२ यांनी पूर्ण केले असून कॅमल्स रेटिंग परिपत्रकातील निकषानुसार बँकेस 'अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे.

तसेच मा. एम्.आर.बकरे आणि कंपनी, चार्टर्ड अकाउंटंट्स, कोल्हापूर यांनी अहवाल सालचे अंतर्गत व कंकरंट लेखापरिक्षण केले असून कामकाज सुरळीत होणेकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. दोघांनी केलेल्या मौलिक सुचनेबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

### \* रिझर्व्ह बँक तपासणी :

बँकेचे दि. ३१/३/२०२३ इ. अखेर भारतीय रिझर्व्ह तपासणी अधिकारी मा. श्री. संजीव शर्मा व मा. श्री. ऋषभ जैन यांनी तपासणी केली असून कामकाजाबाबत त्यांनी केलेल्या मौलिक सूचना व मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

### \* नफा विभागणी :

बँकेने अहवाल वर्ष अखेर आवश्यक तरतुदी करून रु.१,३७,६८,८१७.८६ इतका नफा झाला आहे. नफ्याची विभागणी मा. संचालक मंडळाने खालील प्रमाणे नफा विभागणी सुचविली आहे त्यास मंजूरी मिळावी.

### \* नफा विभागणी :

अ.नं.	तपशिल	रक्कम रु.
१	राखीव निधी २५% (३४,४२,२०५.००)	३४,४२,६३३.८६
२	डिव्हीडंड १२% प्रमाणे	४२,२६,१८४.००
३	सुवर्ण महोत्सव निधी	५१,००,०००.००
४	गुंतवणूक चढ-उतार निधी	१०,००,०००.००
	एकूण	१,३७,६८,८१७.८६

### \* संचालक, व्यवस्थापन मंडळ व समिती सभा :

बँकेच्या प्रगतीमध्ये व एकूण कामकाजामध्ये मला संचालक मंडळाचे व व्यवस्थापन मंडळाचे अतिशय उपयुक्त व सतत सहकार्य, प्रोत्साहन व साथ लाभली आहे, त्याचा मी ऋणी आहे.

अहवाल वर्षात मा. व्यवस्थापन मंडळाच्या २१ सभा व मा. संचालक मंडळाच्या एकूण २६ सभा झाल्या आहेत. अहवाल सालात कामकाजात गती येवून निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता ऑडिट व निधी व्यवस्थापन समिती, सामोपचार तडजोड / वसुली समिती, सेवक समिती व एल्.एम्. समिती नेमल्या असून सदर समितीच्या एकूण १७ सभा झाल्या आहेत.

सदर सर्व सभांना संचालकांनी / सदस्यांनी बहुसंख्येने हजर राहून कामकाजात भाग घेतला व सल्ला सुचना, मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे.

### \* ग्राहकसेवा :

बँकेला सी.टी.एस्-२०१० क्लिअरिंग हाऊसची मॅम्बरशीप घेतलेने ग्राहकांना त्यांचे चेक्स लवकरात लवकर वटविणे सुलभ झाले आहे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे सत्वर चेकचे क्लिअरिंग होणेसाठी बँकेच्या सर्व ग्राहकांना CTS चेक्स उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रक्कमेची कमी वेळेत उपलब्धता होवून व्याज खर्चात बचत होत आहे.

आजकालच्या गतीमान व्यवहारात बँकेने खातेदारांना एस्एम्एस् (SMS) बँकींग सुरू केलेने खातेदारांना त्यांच्या ठेवीची मुदत संपलेचा अगर कर्जाच्या हप्त्याचा अलर्ट SMS मिळणार आहे तसेच बँकेच्या सेव्हिंग/चालू खातेवरील व्यवहाराचा सुध्दा SMS मिळणार आहे तरी याचा लाभ सभासदांनी घ्यावा.



१० वर्षावरील व्यवहार न होणारे खाते रक्कम रिझर्व बँकेकडे पाठवावी लागते.त्यामुळे नियमित व्यवहार करा.



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

तसेच देशातील प्रमुख शहरावरील ड्राफ्ट अल्प दरात मिळणेची सुविधा सर्व शाखांतून केली आहे. बँकेने इतर बँकांमार्फत NEFT / RTGS सेवा चालू केलेल्या आहेत. NPCI ची मॅम्बरशीप घेतलेने आधार कार्डावर धान्य / रॉकेल, गॅस सबसिडीची रक्कम बँकेचे खातेदारांच्या खाते जमा करणेची सुविधा व ATM / POS सेवा उपलब्ध केली आहे.

### \* नवीन तंत्रज्ञान व कोअर बँकींग प्रणाली :

नवीन तंत्रज्ञान बँकेत आणणेचे हेतूने बँकेने आद्यावत डाटा सेंटर मुख्य कार्यालय कुडित्रे येथे व डिझास्टर रिकव्हरी (DR) साईट क्लाऊड बेसवर उभारलेले आहे. कोअर बँकींगप्रणालीने सर्व शाखा जोडल्या आहेत. त्यामुळे सभासद / ग्राहकांना सर्व शाखेत व्यवहार करण्याची संधी मिळाली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुचनेप्रमाणे बँकेने कोअर बँकींग प्रणाली सुरू केली असून स्वतःचे अद्यावत असे डेटा सेंटर मुख्य कार्यालय कुडित्रे येथे उभारीले आहे. त्यामुळे बँकेने तांत्रिक क्षेत्रात आणखी एक पाऊल उचलल्याने त्याचा आणखी ए फायदा ग्राहक / सभासदांना झाला आहे. बँकेच्या ग्राहकांना ए.टी.एम. रूपे डेबीट कार्ड सेवा देणेत येत असून भारतातील २ लाख ५० हजार ए.टी.एम. सेंटरवर पैसे मिळण्याची सोय होणार आहे. तसेच ग्राहकांना सर्व मॉल, शॉपिंग सेंटर, पेट्रोल पंप, ठिकाणी वस्तू खरेदीसाठी याकरिता उपयोग होणार आहे.

### \* सेवकवर्ग व प्रशिक्षण :

बँकेचा एकूण सेवक वर्ग ५० आहे. सर्व सेवकांनी आपले कामात बदल करून तत्पर, बिनचूक व सौजन्यपूर्ण सेवा देणेचा प्रयत्न केला आहे. सेवकांचे कामकाज गुणवत्तापूर्ण व्हावे, कार्यक्षमता वाढावी, उत्पादकतेत वाढ व्हावी, सेवकांमध्ये परस्पर सहकार्य विकसीत व्हावे, संस्थेचे हित व आपले हित एकच आहे अशी भावना निर्माण व्हावी व विश्वासपूर्ण काम करता यावे या हेतूने अहवाल सालात काही कर्मचाऱ्यांना सहकार प्रशिक्षण कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते व विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असो. मार्फत आयोजित करून सर्वच सेवकांना बँकींग विषयक ज्ञानात वाढ करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

### \* अभिनंदन :

केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तसेच तत्सम शासकीय, निमशासकीय व स्पर्धा परिक्षा अंतर्गत घेतलेल्या परिक्षेत यशस्वी झालेल्या कुंभी कासारी परिसरातील सर्व पाल्यांचे बँकेतर्फे हार्दिक अभिनंदन !

### \* सामाजिक बांधिलकी :

बँकेचे सभासद कल्याण निधीतून, सभासदांना हृदय रोग, कॅन्सर इत्यादी आजाराचे उपचाराकरिता व आपदग्रस्त हानी झालेस व सभासद किंवा पाल्याने विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेस मदत केली जाते.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

## \* श्रध्दांजली :

अहवाल सालात बँकेचे दिवंगत झालेले सभासद, ग्राहक, हितचिंतक ठेवीदार, सहकार, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्यिक ई. क्षेत्रातील महापूर तसेच देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेले शूर भारतीय जवान यांना ही सभा भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहे.

## \* भेटी व आभार :

बँकेच्या दैनंदिन व्यवहारात, कामकाजात व सर्वांगीन प्रगतीमध्ये ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी, संस्थानी सहकार्य व मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी बँकेच्या वतीने आभार मानून हा अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रक, नफा विभागणीसह आपल्या मंजूरीसाठी सादर करीत आहे. त्यास मंजूरी मिळावी ही विनंती

**जय हिंद । जय महाराष्ट्र ॥ जय सहकार ॥**

संचालक मंडळाच्या वतीने ...

आपला नम्र,  
**मा. अजित शशिकांत नरके**  
चेअरमन  
कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे.

स्थळ : कुडित्रे.

दिनांक : २६/०६/२०२४



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### परिशिष्ट अ

बँकेचे नांव :	कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे
मुख्य कार्यालयाचा पत्ता :	मु.पो. कुडित्रे, ता. करवीर, जि.कोल्हापूर (महाराष्ट्र स्टेट) पिन-४१६ २०४.
नोंदणी क्रमांक व दिनांक :	के.पी.आर./बी.एन.के./२३१/ दि.२३/०७/१९७६
रिझर्व्ह बँक लायसेन्स नोंदणी क्र. व दि :	युबीडी/एमएएच/१६५२/पी/ दि.२७/१०/१९९८
कार्य क्षेत्र :	कोल्हापूर जिल्हा

### दि.३१/०३/२०२४ रोजीची आर्थिक स्थिती

(अ.न.१,२,६ क,ड,९,१० व १२ वगळून इतर आकडे रु. लाखात)

१) शाखा (हेड ऑफिससह)		६+१
२) सभासद	अ) नियमित ब) नामधारी	१३२५४ ८९३
३) खपलेले भागभांडवल		३८७.४२
४) राखीव व इतर निधी		१६८८.३७
५) ठेवी	अ) बचत ठेव ब) चालू ठेव क) मुदत ठेव	२४४८.३६ ३०२.६७ ९३९३.०८
६) कर्जे	अ) तारणी ब) विना तारणी क) अग्रक्रम क्षेत्र कर्ज ड) दुर्बल घटक कर्ज	७६८०.०४ २२८.७५ ८८.७९% १६.४३%
७) बाहेरील कर्जे		--
८) गुंतवणूक	के.डी.सी.सी.बँक लि., एम.एस.सी.बँक लि., शास. मान्यता प्राप्त रोखे दि शामराव विठ्ठल को-ऑप.बँक लि., इक्वीटास स्मॉल फाय. बँक लि. आरबीएल बँक आय.डी.बी.आय.बँक लि., आय.सी.आय.सी.आय.बँक लि., फेडरेल बँक लि. म्युच्युअल फंड	३९५.१० २५०.०१ ४१४५.५९ १००.०० २५.०० २००.०० ३००.०० २००.०० १००.०० २००.००
९) येणे कर्जाशी थकबाकीचे शे.प्रमाण		६.८४%
१०) ऑडिट वर्ग (सन २०२३-२०२४)		'अ'
११) नफा		१३७.६९
१२) एकूण कर्मचारी		५०
१३) खेळते भांडवल		१५३३८.९५

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

दि. ३१-०३-२०२४ अखेरचे

३१-०३-२०२३		भांडवल व देणी	पोट रक्कम	३१-०३-२०२४	
रुपये	पैसे			रुपये	पैसे
५,००,००,०००.००		<b>१. भाग भांडवल</b>			५,००,००,०००.००
		अ) अधिकृत भाग भांडवल (प्रत्येकी रु. १००/- चे ५,००,००० भाग)			
३,५२,१८,२००.००		ब) वसुल झालेले भाग भांडवल (प्रत्येकी रु. १००/- चे ३,५२,१८२ भाग)			३,८७,४१,७००.००
३,५२,०४,६००.००		१) वैयक्तिक	३,८७,२८,१००.००		
१३,६००.००		२) संस्था	१३,६००.००		
१४,७९,९८,०६७.२७		<b>२. गंगाजळी व इतर निधी</b>			१६,८८,३६,९१९.७३
२,५०,१८,२७२.०९		१) गंगाजळी निधी	२,७६,९०,५१६.५५		
१,५८,३४,९४६.०१		२) इमारत निधी	१,५८,७९,५४६.०१		
९,४९,७६५.६८		३) लामांश संतुलन निधी	९,४९,७६५.६८		
३०,००,०००.००		४) उत्पन्नक्षम जिंदगीवरील तरतूद	३५,००,०००.००		
७,२३,७५,८८९.०५		५) संशयित व बुडित कर्ज निधी	८,५९,९७,८८९.०५		
४३,७२,५००.००		६) गुंतवणूक घसारा निधी	४३,७२,५००.००		
१२,१०,६८४.५७		७) घसारा निधी	१२,१०,६८४.५७		
७२,५०,०००.००		८) गुंतवणूक चढउतार निधी	७७,५०,०००.००		
१,३९,००,०००.००		९) सुवर्ण महोत्सव निधी	१,७४,००,०००.००		
१६,०१,६४५.००		१०) निवडणूक निधी	१६,०१,६४५.००		
२,५४,३६४.८७		११) सभासद कल्याण निधी	२,५४,३६४.८७		
५,००,०००.००		१२) स्पेशल गंगाजळी निधी	५,००,०००.००		
१७,००,०००.००		१३) तंत्र विकास निधी	१७,००,०००.००		
३०,०००.००		१४) शिक्षण निधी	३०,०००.००		
०.००		<b>३) मुख्य/उप कंपनी राज्य भागीदार निधी खाते</b>			०.००
१,१०,४९,९७,७२६.६८		<b>४) ठेवी व इतर खाती</b>			१,२१,४४,१०,९०९.९५
८५,२४,७९,९६४.५०		अ) मुदत ठेवी	९३,८८,७०,००५.५०		
६५,८६,७९,२९२.५०		१. वैयक्तिक	७४,०५,२४,८३४.५०		
०.००		२. को-ऑप. बँका	०.००		
१९,३८,००,६७२.००		३. इतर संस्था	१९,८३,४५,१७१.००		
२२,१५,७२,९४५.७८		ब) बचत ठेवी	२४,४८,३६,३३६.३०		
२१,५०,९१,३६६.६९		१. वैयक्तिक	२३,७६,६४,६२७.८६		
०.००		२. को-ऑप बँका	०.००		
६४,८१,५७९.०९		३. इतर संस्था	७१,७१,७०८.४४		
२,९१,७५,१०३.४०		क) चालू खाते	३,०२,६७,२८९.१५		
२९,१,७५,१०३.४०		१. वैयक्तिक	३,०२,६७,२८९.१५		
०.००		२. इतर संस्था	०.००		
९,६९,७१३.००		ड) मुदत संपलेल्या पण न नेलेल्या ठेवी	४,३७,२७९.००		
०.००		५) बाहेरील कर्जे			०.००
१,२८,७४,१३,९९३.९५		बेरीज पुढे चालू			१,४२,९९,८९,५२९.६८

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### ताळेबंद पत्रक

३१-०३-२०२३		३१-०३-२०२४	
रुपये	पैसे	पोट रक्कम	रुपये पैसे
६,५१,८७,९७२.०६			६,६७,२८,२१५.०६
१,१५,६०,३७०.००		७४,४८,८०२.०७	
५,३६,२७,६०२.०६		५,९२,७९,४१२.९९	
६,६५,०३०.७८			
१,५७,९८,२७८.८९			
१,९४,६४,३८८.७२			
१,३१,१७१.७२			
९,४२,३८७.४१			
१,६६,२६,३४४.५४			
१४,००,०३,६३०.८०			१७,२७,२९,३४३.८४
१,४५,०३,६३०.८०		१,५७,२९,३४३.८४	
०.००		०.००	
१२,५५,००,०००.००		१५,७०,००,०००.००	
०.००			०.००
४१,५७,४४,९६२.००			४३,५४,७०,३२६.००
४१,५७,३३,९६२.००		४१,५४,५९,३२६.००	
(४२,००,००,०००.००)		४२,००,००,०००.००	
(४०,६६,३३,०००.००)		४०,२०,८५,५२०.००	
०.००		०.००	
१,०००.००		१,०००.००	
१०,०००.००		१०,०००.००	
०.००		२,००,००,०००.००	
०.००			०.००
७०,०३,९२,९९२.५१			७९,०८,७९,२९७.६०
१६,५१,४५,१९४.०४		१८,२७,६८,२४४.९७	
०.००			
९,४०,८८,१२९.८०			
७,१०,५७,०६४.२४			
(४०,४३,४०९.२९)			
८,३३,२५,०८३.९५		९,४०,८०,२९२.८४	
०.००			
६,२८,९५,०५२.९६			
२,०४,३०,०३०.९९			
(१,३४,८९,४५०.२९)			
४५,१८,४२,६३४.५२		५१,४०,३०,७५९.७९	
०.००			
४५,१८,४२,६३४.५२		५१,४०,३०,७५९.७९	
०.००			
(३,५९,५८,२३९.०२)			
१,३२,९२,४८,६७७.३७			१,४६,५८,०७,९८२.५०

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

दि. ३१-०३-२०२४ अखेरचे

३१-०३-२०२३		भांडवल व देणी	३१-०३-२०२४	
रुपये	पैसे		रुपये	पैसे
१,२८,७४,९३,९९३.९५		मागील पान बेरीज	१,४२,९९,८९,५२९.६८	
०.००		६. वसुलीसाठी आलेली बिले (उलट बाजूप्रमाणे)	०.००	
०.००		७. शाखा मेळ	०.००	
३,९६,५४,८००.३२		८. थकव्याज तरतूद	४,५९,५९,९३९.९५	
२,६९,२४,७५५.००		९. ठेवीवरील देणे व्याज	३,२२,२८,४६५.००	
१,९७,३८,९२७.५९		१० इतर देणी	२,०७,४८,९००.३७	
२,६७,०६९.००		१. बिल्स पेयेबल (ड्राफ्ट्स)	४,९०,६५९.००	
२,०९,०७७.००		२. डिव्हीडंड देणे	३,२४,४०८.००	
०.००		३. सस्पेंन्स खाते	०.००	
३०,९३,७०७.६७		४. अनामत (ऊस बिलापोटी)	३२,७३,५९६.७२	
३५,८९,३००.८४		५. अनामत (इतर)	२४,३६,३७४.६५	
१,३८,९५०.००		६. चांदीची नाणी भेट देणे	१,३७,४००.००	
३७,००,०००.००		७. इन्कम टॅक्स तरतूद	४२,००,०००.००	
४,९०७.००		८. डेफर्ड टॅक्स तरतूद	१७,८८०.००	
८७,४५,५९६.००		९. किरकोळ देणी	९८,६८,५९०.००	
१,०४,६३,२५३.४६		११. नफा तोटा	१,३७,६८,८९७.८६	
१,०४,४२,००९.५५		१) मागील शिल्लक नफा	१,०४,६३,२५३.४६	
१,०४,४२,००९.५५		वजा नफा विभागणी	१,०४,६३,२५३.४६	
१,०४,६३,२५३.४६		२) चालू सालचा नफा	१,३७,६८,८९७.८६	

१,३८,३३,९५,७३०.२४ एकूण बेरीज

१,५३,३८,९४,८४४.८६

संभाव्य देणी (contigent liability)

३८,९९,२६५.००

डेफ अकाँटन्स पोटी

३२,९८,५८५.००

इन्कम टॅक्स अपील पोटी

६,८०,६८०.००

तपासले व आमच्या ऑडीट रिपोर्टातील शेन्यास पात्र राहून बरोबर आहे.

मा. एस्. आर. बकरे अँड कंपनी  
चार्टर्ड अकाँटन्स  
अंतर्गत लेखापरिक्षक

मे. राव अँड इमर  
चार्टर्ड अकाँटन्स  
वैधानिक लेखापरिक्षक

मा. दत्तात्रय सहदेव राऊत  
मुख्य कार्यकारी अधिकारी

श्री. प्रविण नारायणराव पोतदार  
अकाँटन्स अधिकारी

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### ताळेबंद पत्रक

३१-०३-२०२३		मालमत्ता व येणी	पोट रक्कम	३१-०३-२०२४	
रुपये	पैसे			रुपये	पैसे
१,३२,१२,४८,६७७.३७		<u>मागील पान बेरीज</u>		१,४६,५८,०७,१८२.५०	
४,६४,७९,४६४.३२		<u>७. येणे व्याज</u>		५,२७,६२,८१०.९५	
५८,३५,८३३.००		१. गुंतवणूकीवरील	६६,६८,७०४.००		
३,९६,५४,८००.३२		२. थक कर्जावरील	४,५१,५९,१३९.९५		
९,८८,८३९.००		३. शेती कर्जावरील	९,३४,९३७.००		
०.००		<u>८. वसुलीसाठी आलेली बिले(उलट बाजप्रमाणे)</u>		०.००	
०.००		<u>९. शाखा मेळ</u>		०.००	
४३,०९,३२४.७३		<u>१०. जमीन व इमारत वजा घसारा</u>		३९,४२,७८९.७३	
६,४३,९७०.००		अ) जमीन खरेदी	६,४३,९७०.००		
३६,६५,३५४.७३		ब) ऑफिस इमारत	३२,९८,८१९.७३		
४२,७९,९४५.७४		<u>११ डेडस्टॉक लायब्ररी व बँक मालमत्ता वजा घसारा</u>		४८,८४,५०४.९३	
७०,८७,९९८.०८		<u>१२. इतर जबाबदाऱ्या</u>		६४,९७,५५६.७५	
३७,००,०००.००		१. अगाऊ इन्कमटॅक्स	४२,००,०००.००		
६,९६,९३०.०८		२. स्टेशनरी इन स्टॉक	३,६२,९७५.७५		
५,५२,२९०.००		३. प्रिपेड ग्रॅज्युईटी	२,४९,२७६.००		
२२,९७,८९८.००		४. इतर येणे	९६,८५,३०५.००		
०.००		<u>१३) दाव्यांच्या वसुलीसाठी ताब्यात घेतलेली गैर बँकिंग मालमत्ता</u>		०.००	
१,३८,३३,९५,७३०.२४		<u>एकूण बेरीज</u>		१,५३,३८,९४,८४४.८६	

मा. अरुण सदाशिव पाटील  
उपाध्यक्ष

मा. अजित शशिकांत ढारके  
अध्यक्ष

मा. बाबुराव बळवंत पाटील  
मा. रंगराव आबा पाटील  
मा. आनंद विठू पाटील  
मा. रणजीत भगवान पाटील  
मा. दत्तात्रय धोंडीराम पाटील  
मा. दत्तात्रय महिपती कांबळे  
मा. सौ. ललिता सदाशिव बाटे  
मा. अमित भिमराव पाटील

मा. प्रकाश दिनकरराव देसाई  
मा. हिंदुराव धोंडीराम पाटील  
मा. प्रकाश डोंगरीबा काटकर  
मा. प्रदीप नारायण नाळे  
मा. सर्जेराव मधुकर शिंदे  
मा. सी. ए. गिरीश विष्णुपंत मुळये  
मा. सौ. रेखा सुरेश पाटील

मा. कृष्णात ज्ञानू पाटील  
मा. मारुती ज्ञानू चौगले  
मा. प्रा. एस. पी. चौगले  
मा. कृष्णात शामराव वरुटे  
मा. पंडित महादेव वरुटे  
मा. आनंदराव शिवाजीराव माने  
मा. प्रविण नारायणराव पोतदार

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

दि. ०१/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ अखेरचे

३१-०३-२०२३	खर्च	पोट रक्कम	३१-०३-२०२४
६,३३,३६,२०५.४०	१. ठेवी/ओव्हरड्राॅप्टवर दिलेले व्याज		७,०१,०१,८५५.९१
२,३३,७७,३४६.००	२. पगार,भत्ते,प्रॉक्सीडंड फंड		२५५,१०,६५२.२०
४,००,२००.००	३. संचालक मंडळ भत्ता		३,८९,८५०.००
२०,६१,१६०.८०	४. भाडे, कर, वीज, विमा		२१,५१,१४४.५२
८३,९००.००	५. कायदेविषयक / सल्लागार फी		६१,७००.००
१,५८,२२४.६०	६. टपाल, तार व टेलिफोन		२,०४,१३८.९७
५,००,२०२.००	७. लेखापरिक्षण फी		५,३८,५६०.००
१६,०९,४२२.०१	८. घसारा व दुरुस्ती खर्च		२२,२७,४२१.३५
२,१५,४४५.९४	९. सादिलवार,छपाई व जाहिरात		५,९८,५३४.६४
०.००	१०.नॉन बँकींग मालमता विक्रीमुळे झालेला तोटा		०.००
१,०८,४९,३१३.५८	११. इतर खर्च व तरतूदी		१,४४,६३,३५६.६३
२०,३३,७७२.००	पिम्मी कमिशन	२२,२६,८२४.००	
५७,८१७.००	कार्यालयीन प्रवास/पेट्रोल खर्च	४६,७३५.००	
२,५२,०४४.५०	किरकोळ खर्च	२,७५,५४३.००	
१,०८,८९७.००	सभा व समारंभ खर्च	३,६८,७०२.००	
३०,०००.००	बँक असो/फेडरेशन वर्गणी	३८,७५०.००	
५,०५०.००	वृत्तपत्र खाते	५,६५६.००	
५०,१५९.००	साफसफाई खाते	५४,१८०.००	
०.००	वन टाईम सेट-अप फी	२,१५,०००.००	
४,८३,६७६.३२	कर्ज वसुली खर्च	३,७०,९८३.३८	
१,२५,१६३.००	शासकीय कर्जरोख्यावरील घसारा	१,२६,९४६.००	
६९,१४०.००	वार्षिक सभा खर्च	९३,८७५.००	
४९,३५,५२५.००	रिबेट खाते	६०,६२,०६२.००	
०.००	सरकारी रोखा विक्रीतील तोटा	७,९९,०००.००	
१९,७९०.९८	क्रेडीट रिपोर्ट चार्जस	२४,७१४.०८	
२४,३३१.००	सेवक/संचालक/सभासद प्रशिक्षण	१९,८००.००	
०.००	डेफर्ड टॅक्स	१३,७७३.००	
११,८२,०८५.२०	कॉम्प्युटर मेन्टेनन्स चार्जस व वार्षिक देहभाल खर्च	१०,७३,४८५.३०	
३०,०००.००	शैक्षणिक वर्गणी खाते	३०,०००.००	
२,५००.००	बँक व्यवसाय कर	२,५००.००	
११,३००.००	स्टॅम्प ड्युटी व सी.के.वाय.सी. खर्च	७,३७५.००	
९,५४,४४८.१५	एटीएम पॉस, ई कॉम व ट्रान्झक्शन फी	९,७१,३८२.१२	
३,९७,५१६.४७	जी.एस.टी. रिक्सेल खाते	५,०३,४६८.२४	
१७,३२४.९६	बँक चार्जस	१७,४९७.४१	
५६,४६१.००	एस.एम.एस. पॅक खर्च	६३,८६२.००	
५,८००.००	मजुरी खाते	०.००	
४,५१२.००	निवडणूक खर्च	९०,७६५.६०	
०.००	अंतर्गत संचावट खर्च	१२,०००.००	
०.००	संशयित व बुडीत कर्ज निधी - कर्ज निर्लेखीकरण	९,४८,४७७.५०	
२,१३,८९,७७७.००	१२) तरतूदी		२,००,२४,६७७.००
४०,८७,२७७.००	१) इन्कम टॅक्स तरतूद	५६,०२,६७७.००	
१,२२,५०,०००.००	२) संशयित व बुडीत कर्ज निधी तरतूद	१,३६,२२,०००.००	
०.००	३) उत्पन्नाक्षम जिंदगीवरील तरतूद	५,००,०००.००	
३१,२२,५००.००	४) गुंतवणूक घसारा निधी तरतूद	०.००	
१९,३०,०००.००	५) ग्रुप लिव्ह इनकॅशमेंट तरतूद	३,००,०००.००	
१,०४,६३,२५३.४६	१३) नफा		१,३७,६८,८१७.८६
१३,४४,४४,४५०.७९	एकूण बेरीज		१५,००,४०,७०९.०८

तपासले व आमच्या ऑडीट रिपोर्टातील शेन्यास पात्र राहून बरोबर आहे.

मा. एस्. आर. बकरे अॅण्ड कंपनी  
चार्टर्ड अकॉंटंट्स्  
अंतर्गत लेखापरिक्षक

मा. दत्तात्रय सहदेव राऊत  
मुख्य कार्यकारी अधिकारी

मे. राव अॅण्ड इमर  
चार्टर्ड अकॉंटंट्स्  
वैधानिक लेखापरिक्षक

श्री. प्रविण नारायणराव पोतदार  
अकॉंटंट्स् अधिकारी

१६

सभासदांच्या अधिकार/जबाबदारीसाठी सभासद प्रशिक्षण कार्यक्रमास हजर रहा.



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### नफा - तोटा पत्रक

३१-०३-२०२३	उत्पन्न	पोट रक्कम	३१-०३-२०२४
१३,०१,७७,००७.०४	१. व्याज व वटाव		१४,४८,८३,७३६.४३
९,५२,१९,४३०.०७	अ) कर्जावर मिळालेले व्याज	१०,५७,६९,८०५.२४	
६८,११,६९८.००	ब) गुंतवणूकीवर मिळालेले व्याज	७९,७२,८२३.१६	
२,७६,७७,५०६.८९	क) शासकीय रोख्यावर मिळालेले व्याज	३,०२,६९,५३७.११	
३,५२,८७२.०८	ड) म्युच्युअल फंडावर मिळालेले व्याज	८,७१,५७१.१२	
१,१५,५००.००	ई) शासकीय रोखा विक्री उत्पन्न	०.००	
१३,१८,७८२.८६	२. कमिशन, हुंडणावळ व दलाली		२३,२३,५८५.९२
०.००	३. अनुदान व देणगी		०.००
०.००	४. नॉन बँकींग मालमत्तेमुळे उत्पन्न व अशी मालमत्ता विकलेने झालेला नफा		०.००
२९,४८,६६०.८९	५. इतर उत्पन्न		२८,३३,३८३.७३
९८,३८०.००	लॉकर भाडे	१,१७,५००.००	
१,१००.००	डिव्हीडंड	१,१००.००	
२२,४९,४८५.००	प्रोसेसिंग फी	२२,७९,३१५.००	
१६,०२९.००	डेफर्ड टॅक्स	०.००	
४,७६,६२२.८९	सर्व्हीस चार्जेस	३,४३,३६५.१८	
६६,०५७.००	क्लिअरिंग चार्जेस	७२,०००.००	
६,४२०.००	सिबील रिपोर्ट चार्जेस	१२,१५०.००	
०.००	आर.टी.ओ. टॅक्स फी	३००.००	
७२०.००	ट्रान्सफर फी	६००.००	
३१,८४७.००	इतर जमा	०.००	
२,०००.००	ए.टी.एम. पॉइंट उत्पन्न	७,०५६.५५	
१३,४४,४४,४५०.७९	बेरीज पुढे चालू		१५,००,४०,७०९.०८

मा. अरुण सदाशिव पाटील

उपाध्यक्ष

मा. अजित शशिकांत ढबळे

अध्यक्ष

मा. बाबुराव बळवंत पाटील

मा. रंगराव आबा पाटील

मा. आनंद विठू पाटील

मा. रणजीत भगवान पाटील

मा. दत्तात्रय धोंडीराम पाटील

मा. दत्तात्रय महिपती कांबळे

मा. सौ. ललिता सदाशिव बाटे

मा. अमित भिमराव पाटील

मा. प्रकाश दिनकरराव देसाई

मा. हिंदुराव धोंडीराम पाटील

मा. प्रकाश डोंगरीबा काटकर

मा. प्रदीप नारायण नाळे

मा. सर्जेराव मधुकर शिंदे

मा. सी. ए. गिरीश विष्णुपंत मुळये

मा. सौ. रेखा सुरेश पाटील

मा. कृष्णात ज्ञानू पाटील

मा. मारुती ज्ञानू चौगले

मा. प्रा. एस. पी. चौगले

मा. कृष्णात शामराव वरुटे

मा. पंडित महादेव वरुटे

मा. आनंदराव शिवाजीराव माने

मा. प्रविण नारायणराव पोतदार

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

## FORM No. N-1

[See section 81 and rule 69 (3)]

### INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,  
The Members,  
Kumbhi Kasari Sahakari Bank Ltd., Kuditre,  
Kolhapur.

Ref. :- Appointment Letter Reference No. HO/AUDIT/48/283/23-24,  
Dated : 20/09/2023

#### Report on the Financial Statements as a Statutory Auditor

We have audited the accompanying financial statements of the KUMBHI KASARI SAHAKARI BANK LTD., KUDITRE which comprise the Balance Sheet as at 31st March 2024, the Statement of Profit and Loss for Account and Cash Flow Statement the year ended on 31<sup>st</sup> March 2024 and a summary of significant accounting policies and other explanatory information including Notes to Accounts of the Bank and all 6 Branches audited by us are incorporated in these financial statements.

#### Auditor opinion

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid accounts together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) as well as the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961, and guidelines issued by Reserve Bank of India and any other applicable Acts, and or circulars issued by the Registrar, in the manner so required and subject to our observation in Part A, B & C of our report and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- (i) In the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2024
- (ii) In the case of the Statement of profit and loss of the profit for the year ended on that date; and
- (iii) In the case of Cash Flow Statement of the flows for the year ended on that date.

#### Basis for Opinion

Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by The Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act / BR Act / RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error.

We are independent of the Bank in accordance with Code of Ethics issued by Institute of Chartered Accountants of India together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Maharashtra State Co-operative Societies Act, 1960 and the Rules there under and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics. We believe that the audit

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

evidence we have obtained sufficient and appropriate to provide basis for our opinion.

### **Responsibilities of Management & Those Charged with Governance for the Financial Statements**

Management is responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with Maharashtra Co-operative societies Act, 1960, Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) and RBI / NABARD Guidelines (as applicable) and accounting principles generally accepted in India including the accounting standards, so far as applicable to Banks.

This responsibility also include maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Bank and for preventing detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate implementation and maintenance of accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and the design, implementation and maintenance of adequate internal control relevant to the preparation and presentation of the financial statements that gives a true and fair view and are free from material misstatement ,whether due to fraud or error. Boards of Directors are also responsible for overseeing the Bank Reporting Process.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the bank's ability to continue as a going concern.

### **Auditor's Responsibility for the Audit of the Financial Statements**

An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on effectiveness of the entity's internal control. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statements.

Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statement as a whole are free from material misstatement , whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of the financial statements.

### **Report on Other Legal and Regulatory Requirements**

1.The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms "A" and "B" respectively of the Third Schedule

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

and section 29 of the Banking Regulation Act, 1949 and Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Maharashtra Co-operative Societies Rules 1961.

2. With respect to the adequacy of the internal financial controls over financial reporting of the Bank and operating effectiveness of such controls, refer to "Part A & B" of our report.

3. As required by Maharashtra Co-operative Societies Act, 1960,  
**We report that :**

(a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.

(b) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books and proper returns adequate for the purpose of our audit have been received from the branches/offices.

© The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.

(d) The Balance Sheet, Profit and Loss account and Cash Flow Statement dealt with by this report are in agreement with the books of account and the returns.

(e) The Accounting Standards adopted by Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks.

(f) In our opinion according to information and explanation given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of money due to the Bank;

**We further report that:**

(i) The Balance Sheet, Profit and Loss Account and Cash Flow Statement dealt with by this report are in agreement with the books of account and the returns.

(ii) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books.

(iii) The reports on the accounts of the branches audited by us have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.

(iv) For the year under audit, the bank has been awarded "A" classification.

Place of Signature: -Kolhapur  
Date of Report: 25/06/2024

For  
RAO & EMMAR  
CHARTERED ACCOUNTANTS  
FRN - 003084S

Nilesh Dhondiram Bhalakar  
Chartered Accountant  
Partner  
M. No. 133292  
Co-Operative Audit Panel No. 1011674  
UDIN :- 24133292BKFGVS6517

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### Notes to Financial Statements for the Year Ended 31<sup>st</sup> March 2024

#### I. Summary of significant accounting policies:

##### 1. Basis of preparation:

The financial statements of the Bank have been prepared in accordance with the generally accepted accounting principles in India. The Bank has prepared these financial statements to comply in all material aspects with the Accounting Standards issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) to extent applicable, applicable statutory provisions under the Banking Regulation Act, 1949 & Maharashtra Co-operative Societies Act, 1960, Circulars and Guidelines issued by the Reserve Bank of India ('RBI') from time to time and current practices prevailing in the Co-operative Banking sector in India.

The financial statements have been prepared following the going concern concept on an accrual basis under the historical cost convention. The accounting policies adopted in the current year are consistent with those of previous year.

##### 2. Use of Estimates:

The presentation of financial statements in conformity with generally accepted accounting principles requires management to make estimates and assumptions that affect the reported amounts of assets, liabilities, revenues and expenses and the disclosure of contingent liabilities, at the end of the reporting period. Although these estimates are based on management's best knowledge of current events and actions, uncertainty about these assumptions and estimates could result in outcomes requiring a material adjustment to the carrying amounts of assets or liabilities in the future periods.

##### 3. Advances

a. The classification of advances into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets as well as provisioning on Standard Advances and Non-Performing Advances has been arrived at in accordance with the Income Recognition, Assets Classification and Provisioning Norms prescribed by the Reserve Bank of India from time to time.

b. The unrealized interest in respect of advances classified as Non-Performing Advances is disclosed as "Overdue Interest Reserve" as per RBI directives. Overdue Interest of some of the NPA accounts needs to be reversed.

c. In addition, a general provision is made on following categories of standard assets as per RBI guidelines, as under;

Category	Provision
Direct advances to Agricultural And SME Sectors	0.25 %
Commercial and real estate loans	1.00 %
Commercial and real estate loans - residential housing	0.75 %
Other advances	0.40 %

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

d. For restructured accounts, provision is to be made in accordance with RBI guidelines which require diminution in the fair value of assets to be provided for at the time of restructuring.

e. Advances backed by legally valid documentation are treated as secured.

#### 4. Revenue & Expenditure Recognition:

##### 4.1 Revenue Recognition:

a. **Income from advances** – As per RBI directives, in respect of accounts classified as Standard, interest and other income is recognized on accrual basis as and when the same is earned; income from Non-Performing Assets is recognized on realization as per directives issued by RBI. Excepting overdue interest of some of the NPA accounts needs to be reversed.

b. **Income from Investments** – Interest and other income from investments is recognized on a time proportion basis considering the face value of investment and the rate applicable. Discount on T-Bills and other discounted instruments is recognized on a straight line basis over the period to maturity. Profit/Loss on sale of securities is recognized as and when the same arises.

c. Commission on insurance by the Bank is recognized as and when such commission is received from insurance company and on the basis of TDS information.

d. Dividend on shares is accounted for on 'as and when' received basis.

e. Other items of income are recognized on realization basis.

##### 4.2 Expenditure Recognition :

Revenue expenditure is accounted for generally on accrual basis except as stated below :

a) Interest on Matured Fixed Deposits where no renewal instructions are obtained from Customers is provided at prevailing Savings Bank Deposit Rate.

##### 4.3 Overdue Interest Reserve :

Overdue Interest Reserve (OIR) represents unrecovered interest on Non Performing Advances, which is correspondingly shown under Interest Receivable as per RBI directives.

##### 4.4 Recovery from NPA's :

Recovery from Non Performing Advances is Firstly appropriated as under :-

a) In case of Loss Assets towards Principal.

b) In case of Substandard Assets towards Interest.

c) In case of Doubtful Assets, where there are chances of recovery, appropriation is firstly towards Interest, in other cases towards Principal.

#### 5. Fixed Assets:

a. Fixed Asset are carried at historical cost less amortization / depreciation accumulated thereon. Cost comprises of purchase price, including non-refundable taxes and any directly attributable cost of bringing the asset to its working condition for intended use. Any trade discount, rebates are deducted in arriving at the purchase price. No fixed assets have been revalued.

b. **Impairment** : The Carrying amounts of assets are reviewed at each balance sheet date for any indication of impairment based on internal/ external factors. An impairments loss is recognized wherever the carrying amount of an asset exceeds its recoverable amount. The recoverable amount is the greater of the asset's net selling price and value in use. The Bank has ascertained that there is no impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

28 on impairment of asset issued by ICAI is required.

c. The Bank has ascertained that there is no material impairment of any of its assets & as such no provision under AS 28 on Impairment of Assets.

### 6. Depreciation on Fixed Assets :

a. The depreciation on fixed assets is calculated on the basis of methods and rates as mentioned below:

Particulars	Method of Depreciation	Rate of Depreciation	Basis of Depreciation
Furniture and fixture	Written Down Value	10%	As per I.Tax Rules
Plant & Machinery	Written Down Value	15%	As per I.Tax Rules
Electrical Fittings	Written Down Value	10%	As per I.Tax Rules
Land & Building	Written Down Value	10%	As per I.Tax Rules
Office Equipment	Written Down Value	15%	As per I.Tax Rules
Vehicles	Written Down Value	15%	As per I.Tax Rules
Computers and Peripherals	Straight Line	33.33%	As per RBI directives

b. Computer and Peripherals used for providing technological services are depreciated on a straight line basis.

c. The depreciation on assets acquired during the year is calculated prorata.

d. Assets are capitalized considering the nature of asset and the materiality aspect.

e. Depreciation has been provided as per useful life of the assets.

### 7. Investments:

a. Investments other than Term Deposits with Banks / Institutions / Mutual Fund / T-Bills / Certificate of Deposits and Shares of Co-op Institutions are classified into "Held for Trading"(HFT), "Available for Sale"(AFS), and "Held to Maturity" (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India (RBI) guidelines on Classification and Valuation of Investments for Primary (Urban) Co-operative Banks.

b. For the purpose of disclosure in the Balance Sheet, Investments have been classified under four groups as required under RBI guidelines – Government Securities, Other trustee Securities, Shares in Co-operative Institutions, Bonds and NCDs and Other investments.

c. Investments under HTM category are carried at Acquisition cost. The premium paid, if any, on the investments under this category is amortized over the residual life of the security as per guidelines of RBI and Policy adopted by Bank.

d. Profit in respect of investment sold / redeemed from "HTM" category is included in Profit on Sale of Investments.

e. Broken period Interest, Brokerage, Commission paid if any, in respect of investments purchased is treated as an item of expenditure under the Profit & Loss Account.

### 8. Employee Benefits (AS- 15):

a. Retirement benefits in the form of Provident Fund Contribution & Family Pension Scheme for the year has been made to the Commissioner for Regional Provident Fund (P.F.) and charged to the profit and loss account.

b. Leave encashment is provided for at actual leave at the credit of the employee upto 90 days. As informed to us amount lying in this account

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

has been transferred to LIC.

c. The bank operates defined benefit plan for its employees, viz. gratuity liability. The cost of providing benefits under these plans is determined on the basis of valuation by LIC Trust at each year-end maintaining fund under trust deed with Life Insurance Corporation of India (LIC) for gratuity payments to employees. The shortfall, if any, between the fair value of plan assets as on 31<sup>st</sup> March is paid / provided for and recognized as expenses in the profit and loss account.

d. Ex Gratia is paid every year and it is based on previous performance. No provision thereof is hence required to be made.

9. Earnings per share (AS-20):

a. Earning per share is calculated by dividing the net profit for the period, after tax, attributable to equity shareholders (before Appropriation) by the equity shares outstanding at the end of the year.

10. Taxes on Income (AS – 22):

a. Tax expenses comprises of current and deferred tax. Current Income Tax is measured on the basis of estimated taxable income for the year in accordance with the provisions of Income Tax Act, 1961, and Rules framed there under.

b. Deferred income tax reflects the impact of timing differences between taxable income and accounting income originating during the current year and reversal of timing differences for earlier year. Deferred tax is measured using tax rates and tax laws enacted or substantially enacted at reporting date. Deferred tax assets are recognized for only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

c. Deferred Tax Assets are reassessed at each reporting date, based upon management's judgment as to whether the realization is reasonably certain.

### 11. Provisions (AS - 29):

In accordance with Accounting Standard 29, Provisions, Contingent Liabilities & Contingent Assets issued by ICAI, the Bank recognize the provision where it has present obligations as a result of a past event, and it is probable that an outflow of resources of embodying economic benefits will be required to settle the obligation as & when a reliable estimate of the amount of the obligations can be made.

A provision is recognized when the Bank has a present obligation as result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to their required to settle the obligation at the balance sheet date. These are reviewed at each balance sheet date and adjusted to reflect the current best estimates. In case where the available information indicates that the loss on contingency is reasonably possible but the amount of loss cannot be reasonably estimated, a disclosure is made in the financial statements.

### 12. Segment Reporting (AS – 17):

The Bank is carrying on Banking Business as defined under the Banking Regulation Act 1949, which covers insurance business too. As stated by Bank Management, entire operations of Bank are in one



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

district only viz. Kolhapur District and hence no Geographical Segment Reporting is prepared. There are two broad business segments i.e Investment Activity and Other Banking Operations. Therefore, Segment Reporting is prepared on the basis of Business Segments.

### 13. Impairment of Assets

The Bank has ascertained that there is no material impairment of any of its asset and as such, no provision under Accounting Standard 28 on impairment of asset issued by ICAI is required.

### 14. Intangible Assets:

Amortisation of software is calculated on Cost of Purchase as per agreement value plus all incidental & connected expenses related to the implementation and is depreciated from date of commercial usage over a period of 36 months.

II. Notes to financial statements for the year ended March 31, 2024

#### A. Appropriation of Profit:

The Board of the Bank has not given effect for appropriation of profits for the year ended March 31, 2024 in the financial statement, which will be subject to approval of the shareholders at the AGM.

Statement of Appropriation 31.03.2024	Rs. (Lacs)
Net profit for the year ended March 31,2024	137.69
Previous year balance	0
<b>Total Profit available appropriation</b>	<b>137.69</b>
<b>Appropriations</b>	
General reserve (25%)	34.43
Dividend (If RBI permits)	42.26
Golden Jubilee Fund	51.00
Election Fund	-
Investment Fluctuation Reserve	10.00
Members Welfare Fund	-
Remaining Profit C/f	-
<b>Total</b>	<b>137.69</b>

#### B. Provisioning of Advances:

Provision for Bad and Doubtful Debts (for Non Performing Assets) is made as prescribed by RBI directives or Section 36(1)(viiia) of the Income Tax Act, whichever is higher. Provisions made in earlier years, along with the additional amount created as BDDR continue to be reflected in the Reserves as in the past.

#### C. Prior Period Items (AS - 5):

No Prior period expenses/income; debited/credited to Profit & Loss A/c, considering the materiality aspect and the date on which the liability is crystallized.

#### D. Investments:

The profit on sale of investments during the year 2022-23 was Rs.1.16 Lac, whereas during the year 2023-24 the loss is Rs.7.99 Lac.

Investment under HFT & AFS category as on 31/3/2024 is Rs.1317.70 Lac, T.Bills are of Rs. 197.25 Lac. & mutual fund are of Rs. 200.00 lac Bank should build up IFR of a minimum of 5% of these investments. The IFR as on 31/03/2024 is Rs.77.50 Lac & Bank is going to make sufficient provision of Rs. 10.00 Lac in the current year's Profit Appropriation.

The AFS Securities as on 31/03/2024 were Rs.1317.70 Lac. The market value of the AFS Securities as on 31/03/2024 is Rs.1305.32 Lac. The Investment Depreciation Reserve as on 31/03/2024 is Rs.43.73 Lac which is sufficient.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### E. Employee Benefits – Provident Fund (AS-15):

(Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	31.03.2024
1	<b>Employment and Retirement Benefits</b>	
	<b>Post Employment Benefits</b>	
	Banks contribution to Provident Fund debited to Profit & Loss A/c	16.81

### F. Segment Reporting (AS-17) :

#### Information about Primary Business Segments :

(Rs. In Lacs)

Business Segments	For 2023-24			For 2022-23		
	Investment	Other Banking Operations	Total	Investment	Other Banking Operations	Total
Revenue	391.14	1109.27	1500.41	348.43	996.02	1344.45
Expenses	1.27	701.02	702.29	1.25	633.36	634.61
<b>Result</b>	<b>389.87</b>	<b>408.25</b>	<b>798.12</b>	<b>347.18</b>	<b>362.66</b>	<b>709.84</b>
Unallocated Expenses	-	-	604.40	-	-	564.34
Operating Profit	-	-	193.72	-	-	145.50
Income Tax	-	-	56.03	-	-	40.87
<b>Net Profit</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>137.69</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>104.63</b>
Other Information	-	-	-	-	-	-
Segment Assets	5924.70	9414.25	15338.95	5412.44	8421.52	13833.96
Unallocated Assets	-	-	-	-	-	-
<b>Total Assets</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>15338.95</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>13833.96</b>
Segment Liabilities	-	-	-	-	-	-
Unallocated Liabilities	-	-	14951.53	-	-	13481.78
Shareholder Fund	-	-	387.42	-	-	352.18
<b>Total Liabilities</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>15338.95</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>13833.96</b>

### Part B : Geographical Segments

(Rs. In Lacs)

	Domestic		International		Total	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
a) Revenue	1500.41	1344.44	0	0	1500.41	1344.44
b) Assets	15338.95	13833.96	0	0	15338.95	13833.96

### G. Related Party Disclosure (AS-18):

There are no related parties requiring the disclosure under AS 18 issued by the ICAI other than the Key Management Personnel Mr. Dattatraya S. Raut, the CEO of Bank. He being a single party coming under that category, no further details thereon are required to disclosed. There were no guarantees sanctioned by the Bank to the Directors.

### H. Earnings Per Share (AS - 20):

A)	Earnings available to shareholders	Rs. 137.69 Lakhs
B)	No. of Shares	3,87,417
	Average Earnings Per Share	Rs. 35.54 per Share

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

The face value of share should be Rs.100/- per share as per the provisions of the Maharashtra Co-Operative Societies Act, 1960. However, there are some shares of in multiples of Rs.25/-. Bank is advised to convert the same in multiples of Rs.100/-. Hence, earning per share is calculated on no. of shares irrespective of amount of

### I. Deferred Tax Assets/Liabilities (AS - 22):

(I) Tax expense comprises of current and deferred tax.

(ii) Deferred tax for timing difference between books and tax profits for the year is accounted for using the tax rates and laws that have been substantially enacted as of the balance sheet date. No effect of deferred tax liability/asset has been taken into consideration based on WDV of Fixed Assets as per Balance Sheet and Income Tax Return and BDDR/Provision for Standard Assets.

(iii) Provision for income tax is arrived at as under :

Sr. No.	Particulars	Balance as on 31/3/2023	Transactions in 2023-24	Balance as on 31/3/2024
A.	Deferred tax Liability	0.04	0.14	0.18
	Total (A)	0.04	0.14	0.18
B.	Deferred tax assets	Nil	Nil	Nil
C.	Deferred tax liability Net (A-B)	0.04	(0.14)	0.18

### J. Impairment of Assets (AS - 28) :

There is no impairment of any of assets in the opinion of the Bank and as such no provision under Accounting Standard-28 issued by ICAI is required.

### K. Contingent Liabilities (AS - 29) :

In Accordance with the "Depositor & Education Awareness Fund Scheme, 2014" formed by RBI, till 31<sup>st</sup> March 2024, The Bank has identified & transferred to the Depositor & Education Awareness Fund as per Below details:

Particulars	FY 2023-24	FY 2022-23
<b>Opening Balance of Amount transferred to DEAF</b>	25.01	22.12
Add: Amount transferred to DEAF During the year	7.20	2.97
Less: Amount reimbursed by DEAF towards claims	(0.02)	(0.08)
<b>Closing Balance of Amount transferred to DEAF</b>	32.19	25.01

All the amounts outstanding in respect of liability accounts standing in credit in any amount by whatever name called and remaining unclaimed for the period more than 10 years, are transferred to DEAF account in accordance with guidelines of the RBI.

L. Suppliers or Service providers covered under Micro, Small & Medium Enterprises Development Act 2006 have not furnished the information regarding filing of necessary memorandum with the appropriate authority. Therefore, information relating to cases of delays in the payments to Micro & Small Enterprise or of interest payments due to delayed in such payments, could not be given.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

## M. Penalties for Disclosure :

In the year 2023-24, RBI has no imposed any penalty on the Bank for any reason.

## N. Goods and Service Tax :

GST collected is accounted in 'GST' on liabilities side and GST paid to Vendor is accounted in 'GST Input' on assets side, eligible Input Tax Credit is availed as set off. In case, eligible Input Tax Credit remains unutilized, the same is carried forward and set off subsequently. The Input Tax Credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law is expensed out.

In case of fixed assets, eligible Input Tax Credit of GST paid to the vendor is utilized against the amount of GST collected from the customers and disallowed portion of Input Tax Credit is added back to the value of asset i.e the same is capitalized after balance sheet date.

## O. Previous Years Figures:

Previous year's figures are regrouped, rearranged or modified wherever necessary to confirm to the presentation of the current year.

For RAO & EMMAR

For Kumbhi Kasari Sahakari Bank Ltd., Kuditre

Chartered Accountants

FRN:003084S

Signatories

Partner

Nilesh Dhondiram Bhalkar

Chartered Accountant

Mem No. 133292

Co operative Audit Panel No. 1011674

Place : Kolhapur

Date : 25/06/2024

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### 1.Accounting Standard 17 – Segment Reporting

The indicative formats for disclosure under 'AS 17 – Segment Reporting' are as below:- Format

#### Part A: Business segments

Business Segments	Treasury		Corporate Wholesale Banking		Retail Banking		Other Banking Business		Total	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Revenue	302.70	277.93	79.73	68.11	1057.70	952.19	60.28	46.20	1500.41	1344.44
Result										
Unallocated expenses										
Operating profit									387.15	365.63
Income taxes										
Extraordinary profit/loss										
Net profit									137.68	104.63
Business Segments	Treasury		Corporate Wholesale Banking		Retail Banking		Other Banking Business		Total	
Particulars	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Other information:										
Segment assets										
Unallocated assets										
Total assets									15338.95	13833.96
Segment liabilities										
Unallocated liabilities										
Total liabilities										

Note: No disclosure need be made in the shaded portion

#### Part B: Geographic segments

(Amount in ₹ Lakh)

	Domestic		International		Total	
	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
(a) Revenue	1500.41	1344.44	0.00	0.00	1500.41	1344.44
(b) Assets	15338.95	13833.96	0.00	0.00	15338.95	13833.96

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### 2. Accounting Standard 26 – Intangible asset

This Standard prescribes the accounting treatment for intangible assets that are not dealt with specifically in another accounting standard. With respect to computer software which has been customized for the bank's use and is expected to be in use for some time, the detailed recognition and amortization principle in respect of computer software prescribed in the Standard adequately addresses these issues and may be followed by banks. It may be noted that intangible assets recognized and carried in the balance sheet of banks in compliance with AS 26 shall attract provisions of section 15(1) of the Banking Regulation Act 1949, in terms of which banks are prohibited from declaring any dividend until any expenditure not represented by tangible assets is carried in the balance sheet. Banks desirous of paying dividend while carrying any intangible assets in its books must seek exemption from section 15(1) of the Banking Regulation Act, 1949 from the Central Government.

### Annex III

#### Disclosure in financial statements – 'Notes to Accounts'

#### 1.Regulatory Capital

##### a)Composition of Regulatory Capital

(Amount in lakh)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Common Equity Tier 1 capital (CET 1)* / Paid up share capital and reserves <sup>@</sup> (net of deductions, if any)	965.82	870.34
ii)	Additional Tier 1 capital*/ Other Tier 1 capital @	0.00	0.00
iii)	Tier 1 capital (i + ii)	965.82	870.34
iv)	Tier 2 capital	169.39	150.06
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	1135.21	1020.40
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	7351.05	6204.58
vii)	CET 1 Ratio (CET 1 as a percentage of RWAs)* / Paid-up share capital and reserves as percentage of RWAs <sup>@</sup>	13.14%	14.03%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	13.14%	14.03%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	2.30%	2.42%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR) (Total Capital as a percentage of RWAs)	15.44%	16.45%
xi)	Leverage Ratio*		

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

xii)	Percentage of the shareholding of a) Government of India b) State Government (specify name) <sup>\$</sup> c) Sponsor Bank <sup>\$</sup>		
xiii)	Amount of paid-up equity capital raised during the year	40.47	39.41
xiv)	Amount of non-equity Tier 1 capital raised during the year, of which: Give list <sup>7</sup> as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	NIL	NIL
xv)	Amount of Tier 2 capital raised during the year, of which: Give list <sup>8</sup> as per instrument type (perpetual non-cumulative preference shares, perpetual debt instruments, etc.). Commercial banks (excluding RRBs) shall also specify if the instruments are Basel II or Basel III compliant.	NIL	NIL

	Current year	Previous year
Amount of Tier 2 capital raised during the year of which:	NIL	NIL

### a) Draw down from Reserves

Suitable disclosures mentioning the amount and the rationale for withdrawal shall be made regarding any draw down from reserves.

## 2. Asset liability management

### a) Maturity pattern of certain items of assets and liabilities

(Amount in ₹ Lakh )

	Day1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 30 Days	31 days to 2 months	Over 2 months and to 3 months	Over 3 months and up to 6 Months	Over 6 months and up to 1 year	Over 1 year and up to 3 years	Over 3 years and up to 5 years	Over 5 years	Total
Deposits	76.71	84.24	62.87	189.25	439.92	748.09	2312.71	2415.02	2571.04	393.84	95.01	9388.70
Advances	172.53	3.93	9.81	11.53	35.03	40.25	202.10	1244.54	1757.34	2862.57	1569.16	7908.79
Investments	40.00	225.00	240.00	298.96	413.29	250.00	400.00	175.00	174.75	946.37	2761.33	5924.70
Borrowings	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Foreign Currency assets		NIL										
Foreign Currency liabilities		NIL										

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### 3. Investments

#### a) Composition of Investment Portfolio

(i) Applicable for Commercial Banks and UCBs Ason 31/03/2024

(Amount in lakh)

	Investments in India						Investments outside India			Total Investments	
	Government Securities	Other Securities	Approved Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total investment in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures		Others
<b>Held for Maturity</b>											
Gross											
Less Provision for non performing investment (NPI)											
Net	2638.89		0.11				2639.01				
<b>Available for Sale</b>											
Gross											
Less Provision for depreciation and NPI											
Net	1515.70			200.00		1570.00	3285.70				
<b>Held for Trading</b>											
Gross											
Less Provision for depreciation and NPI											
Net											
<b>Total Investments</b>	4154.59		0.11	200.00		1570.00	5924.70				
Less Provision for non performing investments											
Less Provision for depreciation and NPI											



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

As on 31/03/2023

(Amount in lakh)

	Investments in India						Investments India outside			Total Investments
	Government Securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and joint ventures	Others	Government securities (including local authorities)	Subsidiaries and joint ventures	Others	
<b>Held to Maturity</b>										
Gross										
Less: Provision for nonperforming investment (NPI)										
Net	2640.04		0.11							2640.15
<b>Available for Sale</b>										
Gross										
Less: Provision for depreciation and NPI										
Net	1517.25					1255.00				2772.25
<b>Held for Trading</b>										
Gross										
Less: Provision for depreciation and NPI										
Net	0.00									0.00
<b>Total Investments</b>	4157.33		0.11			1255.00				5412.44
Less: Provision for nonperforming investments										
Less: Provision for depreciation and NPI										
Net										

### b) Movement of Provisions for Depreciation and Investment Fluctuation Reserve

(Amount in ₹ Lakh)

Particulars	Current Year	Previous Year
i) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	43.73	12.50
b) Add: Provisions made during the year	0.00	31.23
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	0.00	0.00
d) Closing balance	43.73	43.73
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	72.50	61.25
b) Add: Amount transferred during the year	5.00	11.25
c) Less: Drawdown	0.00	0.00
d) Closing balance	77.50	72.50
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments <sup>13</sup> in AFS and HFT/Current category	5.00%	4.68%

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### c) Non-SLR investment portfolio

#### i) Non-performing non-SLR investments

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
a)	Opening balance	NIL	NIL
b)	Additions during the year since 1 <sup>st</sup> April	NIL	NIL
c)	Reductions during the above period	NIL	NIL
d)	Closing balance	NIL	NIL
e)	Total provisions held	NIL	NIL

#### ii) Issuer composition of non-SLR investments

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of Below - Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
		Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year	Current year	Previous Year
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)
a)	PSUs	200.00	0.00								
b)	FIs										
c)	Banks	0.11	0.11								
d)	Private Corporates										
e)	Subsidiaries/Ventures										
f)	Others										
g)	Provision held towards depreciation										
	Total*	200.11	0.11								

Note:

### 1. Asset quality

#### a) Classification of advances and provisions held<sup>16</sup>

(Amount in crore)

	Standard	Non-Performing			Total	
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	68.61	1.38	2.28	0.82	4.48	73.09
Add: Additions during the year						
Less: Reductions during the year <sup>17</sup>						
Closing balance	74.38	1.52	2.21	0.97	4.70	79.08
<sup>18</sup> Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation						
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)						
iii) Technical/ Prudential <sup>17</sup> Write-offs						
iv) Write-offs other than those under (iii) above						
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	0.30	1.96	4.03	1.25	7.24	7.54
Add: Fresh provisions made during the year					1.36	1.36
Less: Excess provision reversed/ Write-off loans					0.00	0.00
Closing balance of provisions held	0.35	2.17	5.08	1.35	8.60	8.95
<b>Net NPAs<sup>18</sup></b>						
Opening Balance		0.00	0.00	0.00	0.00	
Add: Fresh additions during the year					0.00	
Less: Reductions during the year					0.00	
Closing Balance		0.00	0.00	0.00	0.00	

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

	Standard	Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances
<b>Floating Provisions</b>					
Opening Balance					
Add: Additional provisions made during the year					
Less: Amount drawn down <sup>19</sup> during the year					
Closing balance of floating provisions					
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>					
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts					
Add: Technical/ Prudential write-offs during the year					
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year					
Closing balance					

Ratios <sup>20</sup> (in per cent)	Current	Previous
	Year	Year
Gross NPA to Gross Advances	5.94%	6.40%
Net NPA to Net Advances	0.00%	0.00%
Provision coverage ratio	183%	161%

### b) Sector-wise Advances and Gross NPAs (Amount in crore)

Sr. No.	Sector*	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
<b>i) Priority Sector<sup>21</sup></b>							
a)	Agriculture and allied activities	40.14	1.55	1.96	28.80	1.58	2.26
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	3.71	0.07	0.09	2.75	0.14	0.20
c)	Services	18.79	1.41	1.78	21.27	1.09	1.56
d)	Personal loans						
	Subtotal (i)	62.64	3.03	3.83	52.82	2.73	4.02
<b>ii) Non-priority Sector</b>							
a)	Agriculture and allied activities	1.06	0.01	0.01	1.59	0.00	0.00
b)	Industry						
c)	Services						
d)	Personal loans	2.66	0.13	0.16	2.40	0.21	0.30
	Sub-total (ii)	3.72	0.14	0.18	3.99	0.21	0.30
	<b>Total (i + ii)</b>	<b>66.36</b>	<b>3.17</b>	<b>4.01</b>	<b>56.81</b>	<b>2.94</b>	<b>4.32</b>

\*Banks shall also disclose in the format above, sub-sectors where the outstanding advances exceeds 10 percent of the outstanding total advances to that sector. For instance, if a bank's outstanding advances to the mining industry exceed 10 percent of the outstanding total advances to 'Industry' sector it shall disclose details of its outstanding advances to mining separately in the format above under the 'Industry' sector.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### c) Divergence in asset classification and provisioning

(Amount in Lakh)

Sr.	Particulars	Amount
1.	Gross NPAs as on March 31, 2023* as reported by the bank	448.40
2.	Gross NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India	448.40
3.	Divergence in Gross NPAs (2-1)	0.00
4.	Net NPAs as on March 31, 2023 as reported by the bank	0.00
5.	Net NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India	0.00
6.	Divergence in Net NPAs (5-4)	0.00
7.	Provisions for NPAs as on March 31, 2023 as reported by the bank	723.76
8.	Provisions for NPAs as on March 31, 2023 as assessed by Reserve Bank of India	0.00
9.	Divergence in provisioning (8-7)	-723.76
10.	Reported Profit before Provisions and Contingencies for the year ended March 31, 2023	387.15
11.	Reported Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2023	104.63
12.	Adjusted (notional) Net Profit after Tax (PAT) for the year ended March 31, 2023 after considering the divergence in provisioning	104.63

\* March 31, 20XX is the close of the reference period in respect of which divergences were assessed

The disclosures, as above, shall be made in the 'Notes to Accounts' in the ensuing Annual Financial Statements published immediately following communication of such divergence by Reserve Bank of India to the bank.

<sup>28</sup> Reported incremental Gross NPAs refers to additions during the reference year to the Gross NPAs as disclosed in the Notes to the Financial Statements of the reference period.

### Format for disclosures

(Amounts in crore)

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan - Position as at the end of the previous half year (A)	Of(A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of(A) amount written off during the half year	Of(A) amount paid by the borrowers during the half year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution - plan Position at the end of this half - year
Personal loans	0.32				
Corporate persons*					
Of which MSMEs					
Others					
Total	0.32				

\* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

### 2. Exposures

#### a) Exposure to real estate sector

(Amount in crore)

Category	Current year	Previous Year
i) Direct exposure a) Residential Mortgages - Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	7.38	9.78

<sup>30</sup> Banks that are not required by the listing requirements or otherwise to publish quarterly/ half-yearly statements, shall make the disclosures for the full year in the annual financial statements.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

Category	Current year	Previous Year
b) Commercial Real Estate - Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	0.38	0.39
c) Investments in Mortgage -Backed Securities (MBS) and other securitized exposures - i. Residential ii. Commercial Real Estate ii) Indirect Exposure Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.		
Total Exposure to Real Estate Sector	7.76	10.17

### b) Unsecured advances

(Amount in ₹ Lakh)

Particulars	Current year	Previous Year
Total unsecured advances of the bank	228.75	236.75
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	Nil	Nil
Estimated value of such intangible securities	Nil	Nil

### 3. Concentration of deposits, advances, exposures and NPAs

#### a) Concentration of deposits

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	4.69	5.24
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	4.31%	4.75%

#### b) Concentration of advances\*

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	6.17	5.90
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	7.80%	8.42%

#### c) Concentration of exposures\*\*

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	2.84	2.64
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	3.59%	3.77%

\*\*Exposures shall be computed as per applicable RBI regulation.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### d) Concentration of NPAs

(Amount in ₹ crore)

	Current Year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	2.07	1.83
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	44.04%	40.85%

### 4. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

(Amount in ₹ Lakh)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Opening balance of amounts transferred to DEA Fund	25.01	22.12
ii)	Add: Amounts transferred to DEA Fund during the year	7.20	2.97
iii)	Less: Amounts reimbursed by DEA Fund towards claims	0.02	0.08
iv)	Closing balance of amounts transferred to DEA Fund	32.19	25.01

### 5. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman<sup>39</sup>

Sr. No	Particulars	Previous year	Current year
Complaints received by the bank from its customers			
1.	Number of complaints pending at beginning of the year	NIL	NIL
2.	Number of complaints received during the year	NIL	NIL
3.	Number of complaints disposed during the year	NIL	NIL
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	NIL	NIL
4.	Number of complaints pending at the end of the year	NIL	NIL
Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman			
5.	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	NIL	NIL
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman	NIL	NIL
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation/mediation/advisories issued by Office of Ombudsman	NIL	NIL
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank	NIL	NIL
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	NIL	NIL

Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in Integrated Ombudsman Scheme, 2021 (Previously Banking Ombudsman Scheme, 2006) and covered within the ambit of the Scheme.

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### 6. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

Penalties imposed by the Reserve Bank of India under the provisions of the (i) Banking Regulation Act, 1949, (ii) Payment and Settlement Systems Act, 2007 and (iii) Government Securities Act, 2006 (for bouncing of SGL) shall be disclosed in the 'Notes to Accounts' to the balance sheet in the concerned bank's next Annual Report. In the case of foreign banks, the penalty shall be disclosed in the 'Notes to Accounts' to the next balance sheet for its Indian operations. Banks shall make appropriate disclosures on the nature of the breach, number of instances of default and the quantum of penalty imposed.

The defaulting participant in a reverse repo transaction shall make appropriate disclosure on the number of instances of default as well as the quantum of penalty paid to the Reserve Bank of India during the financial year.

### 7. Other Disclosures

#### a) Business ratios

Particular	Current Year	Previous Year
i) Interest Income as a percentage to Working Funds <sup>41</sup>	5.02	4.99
ii) Non-interest income as a percentage to Working Funds <sup>35</sup>	0.34	0.31
iii) Cost of Deposits	6.12	5.97
iv) Net Interest Margin <sup>42</sup>	5.74	5.63

Particular	Current Year	Previous Year
v) Operating Profit as a percentage to Working Funds <sup>35</sup>	2.78	2.88
vi) Return on Assets <sup>43</sup>	0.99	0.82
vii) Business (deposits plus advances) per employee <sup>44</sup> (in Lakh)	401.06	360.90
viii) Profit per employee (in Lakh)	2.75	2.09

#### b) Bancassurance business

The details of fees / brokerage earned in respect of insurance broking, agency and bancassurance business undertaken by them shall be disclosed for both the current year and previous year.  
(Amount in Lakh)

Particular	Current Year	Previous Year
v) BANCAASSURANCE BUSINESS COMMISSION	1.07	3.95

#### c) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs) (not applicable to RCBs)

(Amount in Lakh)

Particular	Current Year	Previous Year
v) COMMISSION RECEIVED ON SELL OF PSLC SMALL AND MARGINAL FARMER AGRI LENDING	22.10	12.30

The amount of PSLCs (category-wise) sold and purchased during the year shall be disclosed.

#### d) Provisions and contingencies

(Amount in Lakh)

Provision debited to Profit and Loss Account	Current Year	Previous Year
i) Provisions for NPI	0.00	0.00
ii) Provision towards NPA	136.22	122.50
iii) Provision made towards Income tax	42.00	37.00
iv) Other Provisions and Contingencies (with details) (IFR AND PROVISION FOR LEAVES BALANCE )	13.00	24.30

#### e) Payment of DICGC Insurance Premium

(Amount in Lakh)

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	16.59	14.99
ii)	Arrears in payment of DICGC premium	0.00	0.00

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### a) Disclosure of facilities granted to directors and their relatives (Applicable for Co-operative Banks)

**Kumbhi Kasari Sahakari Bank Ltd., Kuditre , Tal-Karveer**

\* LIST OF DIRECTOR \*

Date:-31.03.2024

(Amount in ₹ lakh)

N o.	Name Of Director	Designation	Address	Type of Loan	Loan Outstanding	Status
1	Ajit Shashikant Narake	Chairman	A/p. Kasaba Bargaon , Tal - Panhala			
2	Arun Sadashiv Patil	Vice- Chairman	A/p. Kuditre , Tal - Karveer			
3	Baburao Balwant Patil	Director	A/p. Padli Khurd, Tal - Karveer			
4	Prakash Dinkar Desai	Director	A/p. Chinchawade , Tal - Karveer			
	Samiksha Prakash Desai - Daughter			Loan Against FD	1.57	Standard
5	Krishna Dnyanu Patil	Director	A/p. Khupire , Tal - Karveer	Vehicle Loan (Private)	4.05	Standard
	Shital /Akshay Krishna Patil - Son			Staff & Recurring Loan	2.29	Standard
6	Rangrao Aba Patil	Director	A/p. Kololi , Tal - Panhala			
7	Hindurao Dhondiram Magadam	Director	A/p. Punal , Tal - Panhala			
8	Maruti Dnyanu Chougale	Director	A/p. Kherivade , Tal - Panhala			
9	Ananda Vithu Patil	Director	A/p. Sule , Tal - Panhala			
10	Prakash Dongriba Katkar	Director	A/p. Pat-Panhala , Tal -Panhala			
11	Sadashiv Pandu Chougale	Director	A/p. Vakar e , Tal - Karveer			
12	Ranjit Bhagawan Patil	Director	A/p. Koge , Tal - Karveer			
13	Pradip Narayan Nale	Director	A/p. Sangrul , Tal - Karveer			
14	Krishnat Shamrao Varute	Director	A/p. Bahreshvar , Tal - Karveer			
	Kiran Krishnat Varute - Son			ODAP Loan	3.95	Standard
15	Dattatray Dhondiram Patil	Director	A/p. Yavaluj , Tal - Panhala			
16	Sarjerao Madhukar Shinde	Director	A/p. Vakare , Tal - Karveer			
17	Pandit Mahadev Varute	Director	A/p. Kasaba Beed ,			



# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

18	Dattatray Mahipati Kambale	Director	A/p. Hirvade Dumala , Tal - Karveer	Multipurpose & Loan Against FD	6.23	Standard
19	Girish VishnuPant Mulye	Exp. Director	A/p. 705,Sarita Apartment , A Ward, Sarnail Colony,Kolhapur			
20	Anandrao Shivajirao Mane	Exp. Director	A/p. Majga on , Tal - Panhala	Multipurpose & Personal Loan	3.37	Standard
21	Sou. Lalita Sadashiv Bate	Director	A/p. Swayambhuwadi , Tal - Karveer			
22	Sou. Rekha Suresh Patil	Director	A/p. Pohale/Borgaon , Tal -Panhala			
	Indrajit Suresh Patil -Son			Loan Against FD	0.92	Standard
	Suresh Ganpati Patil- Husband			Staff Loan	4.93	Standard

### Kumbhi Kasari Sahakari Bank Ltd., Kuditre , Tal-Karveer

#### \*BOARD OF MANAGEMENT LIST OF DIRECTOR \*

(Amount in ₹ Lakh)

N o.	Name Of Director	Designat ion	Address	Type of Loan	Loan Outstanding	Status
1	Arun Sadashiv Patil	Chairman	A/p.-Kuditre, Tal - Karveer		-	
2	Girish VishnuPant Mulye	Director	A/p.705,Sarita Apartment, A Ward, Sarnail Colony,Kolhapur		-	
3	Anandrao Shivajirao Mane	Director	A/p. Majgaon, Tal - Panhala	Multipurpose & Personal Loan	3.37	Standard
4	Shrikant Pandurang Patil	Director	A/p. Adur , Tal - Karveer		-	
5	Daji Bandu Patil	Director	A/p. Waghave, Tal - Panhala		-	
6	Sambhaji Govind Kumbhar	Director			-	

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### सन २०२३-२०२४ सालाकरीता

खर्चाचा तपशील	सन २०२३-२४ सालाकरीता	
	मंजूर बजेट रुपये	प्रत्यक्ष खर्च रुपये
ठेवीवरील व्याज	७,५०,००,०००	७,०९,०९,८५५.९९
ओव्हर ड्राफ्टवरील व्याज	५०,०००	०.००
पगार, भत्ते, प्रा.फंड	२,२५,००,०००	२,९४,९७,३९९.००
संचालक मंडळ फी, भत्ता	४,९५,०००	३,८९,८५०.००
भाडे, कर, वीज व विमा	२५,००,०००	२९,५९,९४४.५२
टपाल, तार व टेलिफोन	२,००,०००	२,०४,९३८.९७
लेखापरीक्षण फी	६,५०,०००	५,३८,५६०.००
सादीलवार, छपाई व जाहिरात	३,००,०००	५,९८,५३४.६४
कार्यदेविषयक खर्च / सल्ला फी	९,००,०००	६९,७००.००
कार्यालयीन प्रवास /पेट्रोल खर्च	७५,०००	४६,७३५.००
किरकोळ खर्च	२,७५,०००	२,७५,५४३.००
सभा समारंभ खर्च	९,५०,०००	३,६८,७०२.००
बँक असो. वर्गणी	५०,०००	३८,७५०.००
नोकर ग्रॅज्युईटी	९५,००,०००	६,५८,००९.००
प्रोत्साहन वसुली भत्ता	२५,००,०००	३९,८६,९२४.००
व्याजावरील रिबेट	६०,००,०००	६०,६२,०६२.००
घसारा व दुरुस्ती खर्च	२०,००,०००	२३,५४,३६७.३५
कर्मचारी ड्रेस कोड	३,००,०००	९,६८,४९६.२०
वर्तमान पत्रे खर्च	७,५००	५,६५६.००
स्टाफ / संचालक / सभासद प्रशिक्षण	५०,०००	९९,८००.००
वार्षिक सभा खर्च	९,२५,०००	९३,८७५.००
साफसफाई खर्च	५०,०००	५४,९८०.००
कर्जवसुली खर्च	५,००,०००	३,७०,९८३.३८
संगणक मन्टेनन्स व देखभाल खर्च	९५,००,०००	९०,७३,४८५.३०
पिम्मी कमिशन	२५,००,०००	२२,२६,८२४.००
बँक चार्जेस	२५,०००	९७,४९७.४९
क्लिअरिंग चार्जेस	९०,०००	०.००
नफ्यावरील आयकर	४०,००,०००	५६,०२,६७७.००
संशयित व बुडित निधी तरतूद	९०,००,०००	९,४५,७०,४७७.५०
बँक व्यवसाय कर	२,५००	२,५००.००
उत्पन्नक्षम जिंदगीवरील तरतूद	५,००,०००	५,००,०००
स्टॅप ड्युटी व सी.के.वाय.सी.खर्च	९०,०००	७,३७५.००
इमारत दुरुस्ती व मजुरी खर्च	२५,००,०००	९२,०००.००
ए.टी.एम. पॉज, ई-कॉमर्स अॅन्ड ट्रॅन्झॅक्शन फी	९०,००,०००	९,७९,३८२.९२
जीएसटी रिव्हर्सल खाते	५,००,०००	५,०३,४६८.२४
गुंतवणूक घसारा निधी तरतूद	९०,००,०००	०.००
शैक्षणिक वर्गणी खाते	३०,०००	३०,०००.००
रेयुलेटरी फी	९०,०००	०.००
एस.एम.एस. पॅक खर्च	७५,०००	६३,८६२.००
पुस्तक निधी / आकस्मिक	५०,०००	०.००
वन टाईम सेट अप फी	२५,०००	२,९५,०००.००
क्रेडीट रिपोर्ट बिल	२५,०००	२४,७९४.०८
ग्रुप लिव्ह इनकॅशमेंट तरतूद	९,००,०००	३,००,०००.००
मजुरी खाते	२५,०००	०.००
निवडणूक खर्च	२,००,०००	९०,७६५.६०
डेफर्ड टॅक्स खाते	०	९३,७७३.००
गव्ह. सिक्युरिटी विक्रीतून झालेला तोटा	०	७,९९,०००.००
नफा	९,९६,९५,०००	९,३७,६८,८९७.८६
एकूण	९५,००,००,०००	९५,००,४०,७०९.०८

### सन २०२४-२०२५ सालाकरीता

उत्पन्नाचा तपशील	सन २०२३-२०२४ सालाकरीता	
	अंदाजे उत्पन्न रुपये	प्रत्यक्ष उत्पन्न रुपये
कर्जावरील जमा व्याज	९०,७५,००,०००.००	९०,५७,६९,८०५.०४
गुंतवणुकीवरील मिळालेले व्याज	३,७०,००,०००.००	३,९९,९३,९३९.३९
कमिशन, हुंडणावळ, दलाली व इतर उत्पन्न	५५,००,०००.००	५९,५६,९७२.६५
एकूण	९५,००,००,०००.००	९५,००,४०,७०९.०८

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे

## ४८ वा वार्षिक अहवाल

### खर्चाचे अंदाजपत्रक

सन २०२३-२४ सालाकरिता		२०२४-२०२५
जादा खर्च रुपये	कमी खर्च रुपये	करिता मागणी रुपये
०.००	४८,९८,९४४.०९	८,००,००,०००
०.००	५०,०००	५०,०००
०.००	१०,०२,६८९.००	२,५०,००,०००
०.००	२५,९५०	४,००,०००
०.००	३,४८,८५५.४८	२७,५०,०००
४,९३८.९७	०.००	२,५०,०००
०.००	१,९९,४४०	६,५०,०००
२,९८,५३४.६४	०.००	५,००,०००
०.००	३८,३००	१,००,०००
०.००	२८,२६५	७५,०००
५४३.००	०.००	३,००,०००
२,९८,७०२.००	०.००	५,००,०००
०.००	९९,२५०	५०,०००
०.००	८,४९,९९९	१०,००,०००
६,८६,९२४.००	०.००	३५,००,०००
६२,०६२.००	०.००	७५,००,०००
३,५४,३६७.३५	०.००	३५,००,०००
०.००	९,३९,५८३.८०	१,००,०००
०.००	९,८४४	१०,०००
०.००	३०,२००	५०,०००
०.००	३९,९२५	१,२५,०००
४,९८०.००	०.००	७५,०००
०.००	९,२९,०९६.६२	५,००,०००
०.००	४,२६,५९४.७०	९५,००,०००
०.००	२,७३,९७६	२७,५०,०००
०.००	७,५०२.५९	२५,०००
०.००	९०,०००	९०,०००
९६,०२,६७७.००	०.००	५५,००,०००
५५,७०,४७७.५०	०.००	१,००,००,०००
०.००	०.००	२,५००
०.००	०.००	५,००,०००
०.००	२,६२५	१०,०००
०.००	२४,८८,०००	४०,००,०००
०.००	२८,६९७.८८	२०,००,०००
३,४६८.२४	०.००	६,००,०००
०.००	९०,००,०००	५,००,०००
०.००	०	३०,०००
०.००	९०,०००	९०,०००
०.००	९९,९३८	७५,०००
०.००	५०,०००	५०,०००
९,९०,०००.००	०.००	३,००,०००
०.००	२८५.९२	५०,०००
२,००,०००.००	०.००	३,००,०००
०.००	२५,०००	२५,०००
०.००	९,०९,२३४.४०	०
९३,७७३.००	०.००	२५,०००
७,९९,०००.००	०.००	०
२९,५३,८९७.८६	०.००	९,४७,५२,५००
९,२९,६२,६६५.५६	९,२९,२९,९५६.४८	९७,००,००,०००

### जमेचे अंदाजपत्रक

सन २०२३-२०२४ सालाकरिता		२०२४-२०२५ साला	
जादा उत्पन्न रुपये	कमी उत्पन्न रुपये	करिता अंदाजे उत्पन्न	
०.००	९७,३०,९९४.९६	९२,००,००,०००	
२९,९३,९३९.३९	०.००	४,४०,००,०००	
०.००	३,४३,०२७.३५	६०,००,०००	
एकूण	२९,९३,९३९.३९	२०,७३,२२२.३९	९७,००,००,०००

# कुंभी कासारी सहकारी बँक लि., कुडित्रे ४८ वा वार्षिक अहवाल

१. मुदत बंद ठेव : सदर ठेव योजनेत दर तिमाही व्याज आपले सेव्हींग्ज खातेस जमा करणे
२. मुदत बंद ठेव : सदर योजनेतून दरमहा व्याज मिळवा सदर योजना निवृत्तीधारकांना लाभदायक
३. पुर्नगुंतवणूक ठेव : सदर योजनेतून व्याजावर व्याज आकारणी करून मुदत संपलेनंतर एकरक्कमी ठेव व्याजासह परत मिळते. सदर योजना स्वप्नपूर्तीसाठी उदा. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न इतर खरेदीसाठी
४. रिकरिंग ठेव योजना : आपल्या उत्पन्नातून दरमहा ठराविक रक्कम बचत करून व्याजासह मुदत संपलेनंतर एकरक्कमी ठेव मिळवा (यामध्ये लखपती/अर्धलखपती ठेव योजना उपलब्ध)
५. बचत ठेव (सेव्हींग ठेव): बचत करणेची सवय लागणेसाठी आपल्या दैनंदिन गरजासाठी सदर ठेव खाते सुरु करता येईल.
६. चालू (करंट) ठेव : व्यावसायिक/उद्योजक यांना आपल्या व्यवसायाचे खाते उघडणेसाठी उपयुक्त

## बँकेची आकर्षक कर्ज योजना

१. कुंभी शेती कर्ज योजना - शेती मशागती, विहीर दुरुस्ती, पाईपलाईन, शेती सुधारणा, सहामाही / मासिक हप्ता परतफेड
२. कुंभी निवास / घर बांधणी कर्ज-दिर्घ / मध्यम कर्ज योजना- घरबांधणी, घर खरेदी / प्लॉट खरेदी, घरदुरुस्ती मासिक हप्ता परतफेड
३. मल्टीपरपज कर्ज योजना - प्लॉट खरेदी, शिक्षण, व्यवसाय, बँक व इतर देणी भागविणे मासिक / तिमाही हप्ता परतफेड
४. सोनेतारण कर्ज योजना- विविध कारणांसाठी

आपली कर्जे नियमित भरणा करून व्याजात रिबेट मिळवा.

बँकेच्या रुपे डेबीट कार्डचा वापर मॉल,  
पेट्रोल पंप येथून करून डिस्काउंट मिळवा

कोणत्याही बक्षीस मिळालेल्या फिर्शींग  
इमेलच्या link ला डाऊनलोड करू नका.

